

ALL INDIA FEDERATION OF UNIVERSITY & COLLEGE TEACHERS' ORGANISATION

6/6, Kalicharan Ghosh Road, Calcutta-700 050.

Fax & Phone - 033-5571293

CALL FOR ACTION

Demonstration in all state Capitals on 10.12.96 followed by six hour DHARANA at a public place demanding inter alia- immediate publication of the reports of UGC pay Review Committee and the Fifth Central pay Commission and all the three instalments of Interim Relief at par with teachers in central universities and several states where state scales are automatically linked to central scales. Prepare for this all India action in right earnest. Greetings

Yours fraternally
(Mrinmoy Bhattacharyya)
General Secretary. AIFUCTO

MAHARASHTRA FEDERATION OF UNIVERSITY & COLLEGE TEACHERS' ORGANISATIONS

Mumbai, 22 nd Nov. 1996.

In view of the Call of the AIFUCTO for holding the All-India Demands Day all over the country, wherever possible including the State Capitals on

10th December 1996,

the MFUCTO will be holding the
State-level DHARANA at Mantralaya on
Tuesday, 10th December 1996 from 10 a.m. to 4 p.m.
(Opposite Hotel Samrat.)

The BUCTU has taken up the responsibility for making arrangements in Mumbai for the same. All the affiliate units of the MFUCTO are requested to make arrangements to participate in the DHARANA on 10th December 1996.

C.R.Sadasivan
Gen. Secretary, MFUCTO.

NAGPUR UNIVERSITY TEACHERS' ASSOCIATION

The AIFUCTO resolution adopted at the Hubli Conference held on 26th to 28th September 1996 is circulated in this NUTA Bulletin. Office bearers of District and College Units are requested to Organise the meetings and send representatives to join the State-level DHARANA at Mantralaya on Tuesday, 10th December 1996 from 10 a.m. to 4 p.m.

(Opposite Hotel Samrat.).

E.H.Kathale,
Secretary, NUTA

ALL INDIA FEDERATION OF UNIVERSITY & COLLEGE TEACHERS' ORGANISATION

6/6, Kalicharan Ghosh Road, Calcutta-700 050.

Fax & Phone - 033-5571293

*Following is the AIFUCTO resolution adopted at the Hubli Conference
held on 26th to 28th September 1996.*

This conference of AIFUCTO notes with concern that in spite of change in government at the centre, there has been no change in the national education policy with its thrust in favour of privatisation and commercialisation. Private Universities Bill moved in Rajya Sabha during the regime of the previous government at the centre has not been withdrawn. On the other hand, a statement of Shri. S.R. Bommai, Union Minister of HRD has come out in the press to the effect that the governments were in

सहयत्र : एक

प्रेषक : प्रा.बी.टी.देशमुख, विधान परिषद सदस्य, ३ सुवोध कॉलनी,
विदर्भ महाविद्यालयाजवळ,
अमरावती-४४४ ६०४.

NO. C:\WIN\SAI\27 DATE 11.4.1996

मा.कुलगुरु,
अमरावती विद्यापीठ,
अमरावती.

विषय :- अकारण देण्यात आलेले खंडित नेमणुकांचे आदेश रद्द करून नियमित नेमणुकांचे आदेश निर्गमित होणेबाबत.

संदर्भ :- (१) श्री.सुशीलकुमार र. काळमेघ, अधिव्याख्याता संगणकशास्त्र विभाग यांनी आपणाकडे दिलेले ३० मार्च १९९६ चे निवेदन.(२) कु.स्वाती च. मांडले अधिव्याख्याता संगणकशास्त्र विभाग यांनी आपणाकडे दिलेले ३० मार्च १९९६ चे निवेदन.

मा. महोदय,

संदर्भमध्ये नमूद केलेल्या निवेदनाच्या मला अग्रेपित करण्यात आलेल्या प्रतिंचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, या दोनही प्रकरणामध्ये खंडित नेमणुकांचे आदेश अकारणच देण्यात आलेले आहेत.

२. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७६ नुसार यथोचितरित्या निवड झाल्यानंतर या दोनही प्रकरणामध्ये अल्पकालीन नेमणुका व खंडित सेवेचा प्रकार कोणताही कायदेशीर आधार नसतांना करण्यात आलेला दिसून येतो.

३. संलग्न महाविद्यालयातून काम करणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा अप्रृष्ठल देतांना विद्यापीठाने अकारणच यापूर्वी शेकडो प्रकरणात अल्पकालीन अप्रृष्ठल कोणताही कायदेशीर आधार नसतांना दिलेत. अनेक प्रकरणामध्ये अनेक महिने अप्रृष्ठल न देण्याचा प्रकार सुद्धा बेकायदेशीरपणाचाच आहे. अनेक दिवस अप्रृष्ठल पाइन ठेवणे किंवा अल्पकालीन अप्रृष्ठल देण्यामागे हेतु चांगले नसतात हे पुरेसे स्पष्ट झालेले आहे. पण गेले २-३ वर्षे हा प्रकार चालू आहे.

४. सिनेटमधील चर्चेनंतर व आपण दिलेल्या आदेशानुसार अनेक अप्रृष्ठल रवाना करण्यात आलेले आहेत. अजून बरेच काम बाकी आहे, विशेषत: अल्पकालीन मान्यतेचा कायदेबाबत प्रकार दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे.

५. मी मुद्दाम संदर्भमध्ये नमूद केलेल्या दोन शिक्षकांच्या प्रकरणी आपले लक्ष या पत्रान्वये वेधू इच्छितो. कायद्याच्या कोणताही आधार नसतांना अल्पकालीन नेमणुका या प्रकरणात देण्यात आल्या आहेत.

६. दोनही प्रकरणात अल्पकालीन नेमणुकपत्रात निर्देशित केलेला सेवा कालखंड ८-१० दिवसात संपुष्ट्यात येत असल्यामुळे या प्रकरणातील तातडी लक्षात घेता या दोनही प्रकरणामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७६ प्रमाणे यथोचितरित्या निवड झालेली आहे हे लक्षात घेवून अल्पकालीन व खंडित सेवेचा नेमणुक पत्राएवजी नियमित नेमणुकांचे आदेश निर्गमित व्हावेत अशी मी आपणास विनंती करीत आहे. यथोचित कारवाई बद्दल मी आपला आभारी होईल.

आपला विनित
(बी.टी.देशमुख)

वि.प.स. व सदस्य व्यवस्थापन परिषद.

no position to continue the support to higher education so far extended to it. The government of Madhya Pradesh has recently issued an Ordinance intending to hand over all government colleges in the State to private trusts which will be constituted primarily with the politicians and bureaucrats. In Bihar no University and College teacher receives his full salary now for years and sometimes even this part salary remains unpaid for months. Even in Karnataka where this conference is being held, which is the fastest emerging industrialised state of our country and where our prime Minister and Union Minister of HRD hail from, there are college teachers serving in the aided colleges whose salaries remain in arrears for two years. Proliferation of unaided colleges not only has continued but reached new stages. New courses and shifts are also being opened in old colleges without creation of any additional post and differential fees being charged from students. Hundreds of permanent full time posts are being kept vacant, while part-time teachers, teachers on contract and on piece rate basis are being appointed. The conference calls upon all university and college teachers of the country to launch a determined struggle against the aforesaid negative developments and trends in the field of higher education.

This conference notes that in view of the popular urge for basic and primary education, international pressure for ending illiteracy and united democratic movement of teachers and educational workers, the government of India has, in this year's budget, raised allocation on primary education and expressed its desire to make right to free education upto the age of 14 years fundamental and adjudicable. While welcoming these measures, the Conference resolves to organise further united programmes of movement jointly with national and state-level organisations of secondary and primary teachers and educational workers to secure the principled demands in the field of education which have already been popularised through the joint March to parliament held on 27th February 1996.

This Conference also notes with concern the policy of procrastination followed by the government of India, the Fifth Central Pay Commission and the UGC Pay Review Committee. Declaration of successive instalments of interim relief instead of introducing revised scales of pay has created serious problems including severe disparity among States and different sections of teachers. Teachers in some states have already received all the three instalments of interim relief along with teachers in central universities. However, in some States teachers have only received two instalments, in some only the first instalment and in some no interim relief whatsoever has been received. The Conference squarely condemns this policy of procrastination and demands immediate publication of reports of the Fifth Central Pay Commission and the UGC Pay Review Committee. The Conference also demands of all those state governments which have not yet paid all the three instalments of interim relief to the

संहिता : दोन

प्रेषक : प्रा.बी.टी.देशमुख, विधान परिषद सदस्य, ३ सुवोध कॉलनी,
विदर्भ महाविद्यालयाजवळ,
अमरावती-४४ ६०४.

NO. C:\WIN\SAI\28 DATE 30.4.1996

मा.कुलगुरु,
अमरावती विद्यापीठ,
अमरावती.

विषय :- अकारण देण्यात आलेले खंडित नेमणुकांचे आदेश रह करून नियमित नेमणुकांचे आदेश निर्गमित होणेवाबत.

संदर्भ :- (१) श्री.मुशीलकुमार र. काळमेह, अधिव्याख्याता संगणकशास्त्र विभाग यांनी आपणाकडे दिलेले ३० मार्च १९९६ चे निवेदन. (२) क्र.स्वाती च. मांडले अधिव्याख्याता संगणकशास्त्र विभाग यांनी आपणाकडे दिलेले ३० मार्च १९९६ चे निवेदन. (३) माझे दिनांक १९.४.१९९६ चे पत्र क्रमांक C:\WIN\SAI\27

मा.महोदय

संदर्भ तीनवर नमूद केलेल्या माझ्या पत्रानंतर विषयाकृ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आपण वेळ दिली त्यावदल मी आपला आभारी आहे. यावावत विद्यापीठ प्रशासनाने कोणताही निर्णय आज तारखेपावेतो घेतलेला नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.

२. आपणाशी झालेल्या चर्चेच्या वेळी या दोनही प्रकरणामध्ये आपणास अत्यंत चुकीची माहिती देण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अकारण देण्यात आलेले अल्पकालीन व खंडित नेमणुकांचे आदेश रह करून नियमित नेमणुकांचे आदेश निर्गमित केल्यास अशी अनेक प्रकरणे पुढे येतील (पॅडोराज बॉक्स) ही आपणास देण्यात आलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे हे मी आपल्या लक्षात आणून दिले. अशा प्रकारची विद्यापीठामध्ये ही दोनच प्रकरणे आहेत हेही मी आपल्या लक्षात आणून दिले.

३. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार निवडसमितीमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना अल्पकालीन नेमणुका देण्याचा प्रकार निषेधार्ह आहे व तो या विद्यापीठात यापूर्वी कधीही घडला नव्हता. फक्त तो या दोन प्रकरणातच घडला हेही मी आपल्या लक्षात आणून दिले होते.

४. “कायद्याच्या तरतुदीनुसार रचित झालेल्या नियमित निवडसमिती”ने निवड केलेल्या व्यक्तीता शिक्षक म्हणून अल्पकालीन नेमणूक घावयाची व त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी “स्थानिक निवड समिती” समोर उभे करावयाचे व पुन्हा अल्पकालीन नेमणूक घावयाची या प्रकाराची करावी तेवढी निंदा थोडीच आहे, ही बाबमुद्भा मी आपल्या लक्षात आणून दिली होती.

५. शिक्षकांच्या पात्रतेच्या अटी बाबत आपण अत्यंत चुकीच्या व अनर्थकारक माहितीच्या डपणाखाली कार्य करीत आहात. “परिनियमांनी विहित केलेल्या किमान पात्रता”आणि “किमान पात्रतेपेक्षा जास्त अशी सक्षम

college and university teachers of their own States, to do so immediately and save their teachers from perpetual discrimination and deprivation.

In view of the above, the Conference resolves to observe the 10th December 1996, as all-India demand day all over the country. On this day demonstrations should be organised in all state capitals followed by mass dharana in prominent public place. Memoranda highlighting the above among other demands will be submitted to the Rajyapals and Chief Ministers. Other complementary forms of action may be devised by State and University level organisations, office bearers of AIFUCTO may be invited to attend and address such programmes to highlight the all-India character of this movement.

The Conference warns the governments in the States as well as at the centre that the united movement of college and Universities teachers will adopt further necessary programmes of militant action including cease work and strike if the response from the powers that be is not positive and commensurate.

The Conference authorises the secretariat of AIFUCTO to take appropriate further course of action after reviewing the then existing situation.

प्राधिकरणांनी अपेक्षित म्हणून विहित केलेली जादा पात्रता” या दोन मधील फरक समजून घेण्यात आपणास पूर्णपणे अपयश आलेले आहे, ही गोप्त नमूद करणे मला आवश्यक वाटते.

६. किमान पात्रतेपेक्षा जास्त पात्रतेचा उमेदवार मिळाला तर तो मागण्याचा विद्यापीठाचा अधिकार नाकारण्याचा कुणालाही अधिकार नाही. किमान पात्रतेचा उमेदवारच न मिळाल्यास “कुणीही पात्र नव्हता” अशी शिफारस व किमान पात्रता होती पण त्यातील कुणीही योग्य नसल्यास “एकही उमेदवार योग्य नव्हता” अशी शिफारस करण्याची निवडसमितीची नियमावर आधारित व्यवस्था आहे. कायदेशीर किमान पात्रताही आहे व कुलगुरुसकट निवडसमितीच्या सदस्यांना उमेदवार नेमणुकीस योग्य वाटल्याने निवडसमितीने शिफारस केल्यानंतर व ही शिफारस स्वतः मा. कुलगुरुनी/ प्राधिकरणांनी मान्य करून नेमणूक देतांना निर्गमित केलेले नेमणूक पत्र हे कांही महिन्यासाठी अल्पकालीन नेमणूक देणारे असावे ही गोप्त संपूर्णपणे वेकायदेशीर आहे व परिनियमांना सोडून आहे.

७. वरील दोनही प्रकरणामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आपणास देण्यात आलेली माहिती सुद्धा संपूर्णपणे चुकीची आहे, याबाबत मी खात्री करून घेतलेली आहे. वृत्तपत्रामध्ये १९ जूले १९९४ या तारखेची अमरावती विद्यापीठाने जी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याप्रमाणे एक जागा “खुली” व एक जागा “राखीव” जाहीर करण्यात आली होती. उपरोक्त दोन शिक्षकांपैकी एकाला खुल्या जागेवर व दुसऱ्याला ज्या संवर्गासाठी जागा राखीव होती त्या संवर्गातील तो असल्याची खात्री करून घेतल्यानंतरच विद्यापीठाने नेमणूक दिल्या आहेत. नियमित निवड समितीकडून निवड झाल्यावर वेकायदेशीरित्या अल्पकालीन नेमणूक, त्यानंतर वेकायदेशीर अल्पकालीन सेवाखंड, त्यानंतर “नियमित निवड समिती”ने ज्यांची निवड केली त्यांची “स्थानिक निवड समितीमार्फत पुढच्या वर्षी पुन्हा निवड” व त्यानंतर पुन्हा अल्पकालीन नेमणूक, व त्यानंतर पुन्हा त्यांची सेवा खंडित करणे व एकदा ३० एप्रिलला त्यांना सेवेतून वाहेर धकावले की मूळ आरक्षण बदलवून जाहिरात देण्याच्या प्रकारातील गांभीर्य आपल्या लक्षात येणार नाही असे नाही.

८. अशा प्रकरणामध्ये सेवाखंड क्षमापीत करण्याबाबतचे शासन आदेश सुद्धा मी आपल्या लक्षात आणून देव इच्छितो. दिनांक १५ सप्टेंबर १९९५ चे शासन आदेश आपण पाहिले तर आपल्या असे लक्षात येईल की जुनी सेवा सोडून नवी सेवा धारण करतांना (दोन विद्यापीठांतर्गत) पडलेला सेवाखंड विद्यापीठाला क्षमापीत करता येतो. येथे तर एकाच विद्यापीठातील सेवाखंड आहे व सेवाखंड विद्यापीठ प्रशासनाच्या वेकायदेशीर आदेशामुळे निर्मित झाला आहे.

९. इतर उपाययोजनांचा विचार न करता आपल्या न्यायबुद्धीवर व निर्णय शक्तीवर विश्वास ठेवून वाट पहाण्याचा सल्ला मी या दोन शिक्षकांना दिला ही माझी मोठीची चूक झाली असे मला वाट आहे. कारण १९ एप्रिल १९९६ च्या पत्रानंतर व आपणाशी प्रत्यक्ष चर्चा झाल्यानंतर आज ३० तारखेपावेतो कोणतीही कारवाई यासंदर्भात झाल्याचे त्या शिक्षकांना कलविण्यात आले नाही.

१०. १९७५-७६ साली मंगरुलपीर येथील सहा शिक्षकांना अल्पकालीन नेमणूका देऊन वर्षअखेरीस सेवामुक्त करण्याचा महाविद्यालय व्यवस्थापनाचा आदेश दुरुस्त करावा म्हणून नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन मा. कुलगुरु डॉ.दे.य.गोहकार हे स्वतः मुद्दाम मंगरुलपीर मुक्कामी आले होते. (संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः त्यावेळी हजर होतो) व ते सेवामुक्तीचे आदेश व्यवस्थापनाला दुरुस्त करण्यास त्यांनी सांगितले होते, याची आज तीव्रतेने आठवण झाल्याशिवाय रहात नाही. २ मे, १९७५ च्या पत्रान्वये तत्कालीन कुलगुरुनी सत्राच्या शेवटापर्यंत अल्पकालीन नेमणूकांचे तात्पुरते आदेश मागे घेवून नियमित नेमणूकांचे आदेश काढण्याविषयी व्यवस्थापनाला कलविले होते व व्यवस्थापनाने १२ मे, १९७५ च्या पत्रान्वये कार्यपालन अहवाल विद्यापीठाला पाठविला होता. इथे तर खुद कुलगुरुच अल्पकालीन नेमणूका देण्याच्या उद्योगधंध्याला पाठवल देत आहेत.

११. शिक्षकांच्या सेवाशर्तामध्ये गेल्या २० वर्षात वरेच अनुकूल वदल होवूनसुधा नियमित निवड झाल्यानंतरही खुद विद्यापीठात अल्पकालीन नेमणूका देण्याचा गेल्या २० वर्षात नागपूर व अमरावती विद्यापीठात यापूर्वी कधीही न घडलेला प्रकार आमच्या विद्यापीठात घडतो व सुरु रहातो याचे कारण कुलगुरु हे महत्वपूर्ण पद धारण करणाऱ्या व्यक्तीची प्रतिकूल मानसिकता याशिवाय दुसरे काय असु शकते? संदर्भ १ व २ मध्ये नमूद केलेल्या शिक्षकांच्या प्रकरणात अल्पकालीन व खंडित सेवेच्या नेमणूक पत्राएवजी नियमित नेमणूकांचे आदेश निर्गमित करण्यास नकार देण्याच्या निर्णयाचा करावा तेवढी निषेध थोडाच आहे.

आपला विनित

(बी.टी.देशमुख)

वि.प.स. व सदस्य व्यवस्थापन परिषद

सेवामुक्त शिक्षकांची ससेहोलपट

न्यायाधिकरणाच्या मागणीचा इतिहास, स्थापना व सद्यःस्थिती

प्रा.बी.टी.देशमुख

१९९४ चा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून काम करणाऱ्या कोणत्याही शिक्षकाला सेवामुक्त करण्यात आले असेल तर त्यासाठी एक उत्तम अंगभूत व्यवस्था या कायद्याने अशा शिक्षकांना उपलब्ध करून दिलेली आहे. माझे असे ठाम मत आहे की, व्यक्तिगत प्रकरणामध्ये शिक्षकाची सेवामुक्ती हा सामान्यत: संघटनांच्या आंदोलनांचा, मोर्चे किंवा निर्दर्शनांचा विषय होता कामा नये. असे असतांनाहि अमरावती विद्यापीठाच्या दिनांक १४ नोव्हेंबर १९९६, रोजीच्या सिनेट बैठकीपुढे ३०० ते ४०० शिक्षकांना जबरदस्त निर्दर्शने करावी लागली. या निर्दर्शनांचे निमित्त झाले म्हणून न्यायाधिकरणाच्या स्थापनेचा इतिहास व त्याची सद्यःस्थिती याबाबतची माहिती या लेखातून देण्याचे भी ठरविले आहे. १९७७ च्या पूर्वी अशी स्थिती होती की कोणत्याही शिक्षकाला कोणतेही आरोपपत्रक न ठेवता, विनाचौकशी सेवामुक्त करता येत असे. सेवेतून त्याला काढून दिल्यावर उमेदीची अनेक वर्षे तो शिक्षक विद्यापीठाची तक्रारनिवारण समिती, त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये फेचा मारण्यात घालत असे व म्हणूनच त्यावेळी ‘शिक्षकांना बिनचौकशी व विनाकारण सेवामुक्त करण्याचे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असल्यामुळे या बाबतीतल्या गैरव्यवहाराला आला बसावा म्हणून कायदेशीर तरतुदी करण्याची आवश्यकता सर्व पातळीवर प्रतिपादन करण्यात येत होती. विद्यालयीन शिक्षकांच्या सेवाशर्ती ह्या ‘स्कूल कोड’ ने व महाविद्यालयीन शिक्षकांच्या सेवाशर्ती या ‘कॉलेज कोड’ ने नियंत्रित होतात. पण या नियमांना कायद्याचा दर्जा नसतो व त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणून कायदा करून सेवेची सुरक्षितता दिली जावी,” अशी महाविद्यालयीन शिक्षकांची मागणी होती.

सहपत्र : तीन

Amravati University, Amravati
444 602

दुरुद्धवनी : ६६२३७८, ६६२२४९ तार : अमुनी फॅक्स : ०६२९-६६२९३७
संदर्भ क्रमांक : द्यु/१/१०३/१६

दिनांक : ३.७.१९९६

P.S.NARKHEDE,
Registrar.

Prof. B.T.Deshmukh,
M.L.C. & Member of the Management Council,
Near, Vidarbha Mahavidyalaya,
Amravati.

Sir,

I am directed to acknowledge receipt of your letters dated the 11th April and 30th April, 1996 addressed to Hon'ble Vice Chancellor of the university. The said letters were placed before him for his perusal and orders. After going through the contents of your letters and the case papers in respect of Shri. S.R.Kalmegh and Ku. S.H.Mandle, the Vice Chancellor has given the decision "that there is no justification for revoking the earlier decision of the appointing authority" as these two candidates did not fulfil the qualifications as per the advertisement. Hence I have been directed to convey the same to you.

With respectful regards,

Yours Faithfully
Sd/- Registrar

२. संबंध महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या विद्यापीठातून जवळजवळ ११६ सेवामुक्त शिक्षकांची प्रकरणे दोन वर्षांपासून पडून होती, त्यामुळे १९७७ च्या आंदोलनाच्या वेळी या मागणीने जोरदार वेग घेतला. २३ एप्रिल १९७७ रोजी महाराष्ट्र प्राध्यापक संघ व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये जे मैत्रीक्यपत्र नोंदविले गेले त्याच्या परिच्छेद ३ मध्ये पुढील उल्लेख आढळून येतो.

“ ३ Retrenchment Cases of 1975 : It was noted that the main reason why these cases (of 116 retrenched teachers) have remained pending is that there is no legally constituted machinery to redress the grievances of the teaching and non-teaching staff of non-government affiliated Colleges regarding their service conditions. It was agreed that this lacuna will be removed by a suitable amendment of the University Acts.”

३. २३ एप्रिल १९७७ ला मैत्रीक्यपत्र नोंदविले गेले व ठरल्याप्रमाणे विद्यापीठ कायद्यांना संशोधीत करणारे एक विधेयक (१९७७ चे वि.स.वि. क्रमांक ३४) महाराष्ट्र सरकारने दाखल केलेसुद्धा. पण करायला गेले गणपती व तयार झाला मारुती अशी या विधेयकामुळे स्थिती निर्माण झाली. संघटनेचा अध्यक्ष या नात्याने न्यायाधिकरणाच्या निमित्तीच्या वेळी न्यायाधिकरणाच्या रचनेबाबत २५ जुलै १९७७ रोजी मी शासनाला सादर केलेले एक निवेदन १९७७ च्या नुटा बुलेटीनच्या अंकातून (NUTA-1977-GB-52 to 54) जसेच्या तसे बुलेटीनच्या याच अंकात अन्यत्र पुनर्मुद्रित केले आहे. न्यायाधिकरणाच्या स्थापनेच्या वेळी त्याच्या रचनेबाबत शासनाने सुचिविलेली व्यवस्था काय होती व त्याबाबत शिक्षक संघटनांची मते काय होती याची उत्तम कल्पना या २५ जुलै १९७७ च्या निवेदनाच्या वाचनाने येवू शकेल.

४. १९७७ च्या वि.स.वि. क्रमांक ३४ ने प्रस्तावित केलेल्या दुरुस्तीमधील कलम ४२ अ च्या परिच्छेद ३ मधील उपपरिच्छेद बी,सी,डी, का गाळण्यात याचे याविषयीचे प्रतिपादन करतांना २५ जुलै ७७ च्या माझ्या निवेदनामध्ये मी असे नमूद केले होते की :-

“महाराष्ट्रातील महाविद्यालयातून काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता अशा प्रकारचे न्यायाधिकरण प्रथमच प्रस्थापित होत आहे. तेव्हा ती जागा भूषविणारी व्यक्ती न्यायदानाच्या कामाशी न्यायिक पद (Judicial office) धारणेच्या नात्याने संबंधित अशीच असावी हेच तर्कशुद्ध व सुसंगत होय. कोणत्याही परिस्थितीत १० वर्षांचा वकिलीच्या व्यवसायाचा अनुभव असलेला इसम किंवा ५ वर्षे प्राचार्यपदाचा अनुभव असलेला इसम किंवा जेष्ठ अधिकारी यांची तुलना “जिल्हा न्यायाधिशापेक्षा कमी दर्जाचे नाही” असे न्यायिक पद भूषविलेल्या किंवा भूषवित असलेल्या न्यायाधिशाशी होवू शकत नाही.”

याच निवेदनामध्ये मी पुढे असे नमूद केले होते की :- “फार जास्त माणसांची गरज आहे व तेवढ्या प्रमाणांत न्यायाधीश उपलब्ध होणार नाहीत म्हणून इतरांना न्यायाधिशांच्या रांगेत नेऊन बसवावे लागले असेल असे म्हणावे तर तसेही नाही. कारण सुरुवातीला संबंध महाराष्ट्रामध्ये अशी ५ न्यायाधिकरणे स्थापन केली जाणार आहेत. (see para 1 of the Financial Memorandum attached to the Bill) म्हणजे संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायाधिशापेक्षा कनिष्ठ नव्हे असे न्यायीक पद भूषविणारी किंवा भूषविलेली ५ माणसे सुद्धा या कामासाठी मिळणार नाहीत असे मानणे व तसे मानून पुढे चालणे चूक होईल. प्रत्येक व्यवसायाचे काही स्थायीभाव असतात. न्यायाधीश तो कुणीही नेमलेला असो. वस्तुस्थिती व कायदा यांच्याशी इमानदार राहून तो कार्य करतो. वकील पद्धकाराशी, प्राचार्य व्यवस्थापकांशी व जेष्ठ सनदी नोकर शासनाशी प्रामाणिक राहून कार्य करतात. ढोबळ मानाने हे स्थिर झालेले स्थायीभाव आहेत. यात काही चूक आहे असे नाही किंवा याला अपवाद नसतील असेही म्हणण्याचे कारण नाही. सामान्य नियमांची बांधणी होत असतांना ती अपवादांच्या आधारावर होवू नये अशी शासनाला आग्रहाची विनंती आहे.”

५. महाराष्ट्राच्या अनेक भागातून अशी मागणी होत असतांना

त्यावेळच्या शासनाने ही गोष्ट कानावर घेतली नाही व शेवटी साचा प्रक्रिया पूर्ण करून सन १९७७ चे वि.स.वि. क्रमांक ३४ हे १९७८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ म्हणून कायद्यामध्ये रूपांतरित झाले. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या कायद्यामध्ये त्याप्रमाणे बदल झाले व ११ ऑगस्ट १९७८ पासून ते अमलात आले. झालेल्या बदलानुसार १९७८ च्या नागपूर विद्यापीठ कायद्यामध्ये कलम ४२ अ हे नवे कलम दाखवल झाले त्याच्या उपकलम ३ मध्ये पीठासीन अधिकाऱ्यांची पात्रता नमूद करण्यात आली होती ती पुढील शब्दात :-

"3) A person shall not be qualified for appointment as a Presiding officer of a tribunal unless-

a) he is holding or has held a judicial office not lower in rank than that of District judge or

(b) he has practised as an advocate for not less than ten years.

(c) he is holding or has held an office not lower in rank than that of Deputy Secretary to Government, Deputy Commissioner of labour or Joint Director of Education in the state or.

(d) he is or has been a Principal of an affiliated College or Recognised institution for not less than five years "

हीच तरतुद पुढे १९८३ च्या अमरावती विद्यापीठ कायद्यात जशीच्या तशी (कलम ४४ चे उपकलम कलम ३) आली.

६. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करून १९७८ मध्ये अस्तित्वात आलेली ही व्यवस्था १९९४ पर्यंत अस्तित्वात होती. न्यायीक पदधारकातुन आलेल्या व्यक्ती सोडून इतर मार्गाने आलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांचिंगियां योरु विद्यापीठ असमाधान व्यक्त केले जावू लागले. प्राचार्यांनुन आलेल्या एका पीठासीन अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयातच भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली व त्यांना त्या पदावरून जावे लागले. तक्रारी होत राहिल्या, निवेदने जात राहिली पण या व्यवस्थेत बदल काही झाला नाही.

७. योगायोगाने १९९४ च्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याचे विधेयक विधानमंडळाच्या ज्या संयुक्त समितीकडे सोपविण्यात आले होते त्या समितीचा सदस्य म्हणून काम करण्याची मला संघी मिळाली. २५ जुलै १९७७ रोजीचे निवेदन जे मी मा. मुख्यमंत्र्यांना दिले होते त्यातील मुद्रे प्रत्यक्ष अमलात आणण्याचा प्रयत्न करण्याची ही एक उत्तम संघी मला प्राप्त झालेली होती. मी याबाबतचे माझे विचार समितीमध्ये प्रभावीपणे मांडले. समितीमध्ये सुद्धा याबाबत कोणतेही दुमत नव्हते. विधेयकाचा जो अंतिम मसुदा या समितीने एकमताने विधानमंडळाला याबाबत सादर केला त्यातील शिफारस ही अंतिमत: जशीच्या तशी कायद्यामध्ये अंतर्भूत झालेली दिसून येते. आज महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ५८ च्या उपकलम ४ मध्ये पीठासीन अधिकाऱ्यांच्या रचनेबाबत पुढील तरतुद समाविष्ट आहे :-

"58. (4) A Person shall not be qualified for appointment as a presiding officer of a Tribunal, unless,-
- (a) he is or has been a Judge of High Court; or (b) he is qualified to be appointed as a Judge of High Court :

सहपत्र : चार

Amravati University : Extract of minutes of the meeting of Management Council dt 20. 6 .96

(Page NO. 44 of the 1996 Minutes Book of A.U. Management Council)

विषय क्रमांक : ७५ (बी)

अधिव्याख्याता श्री काळमेघ व कु. मांडले यांची सेवामुक्ती

Prof. B.T. Deshmukh, a member of the Council placed the issue regarding appointment of shri Sushilkumar Kalmegh and ku. Swati Mandale as under :-

विद्यापीठाशी संवंधीत एका महत्वाच्या प्रश्नाकडे आपल्याला सभागृहाचे लक्ष वेधावयाचे आहे असे सांगून प्रा. वी. टी. देशमुख यांनी उक्त प्रकरणाबाबतची माहिती दिली व सभागृहाच्या परवानगीने पुढील प्रस्ताव मांडला :-

"ज्याअर्थी श्री सुशीलकुमार काळमेघ व कु. स्वाती च. मांडले या अमरावती विद्यापीठाच्या संगणक विभागात काम करणा-या दोन्ही अधिव्याख्यात्यांची निवड विद्यापीठ कायद्याने रचीत केलेल्या "नियमित निवड समिती" च्या माध्यमातुन झालेली होती आणि असे असतांनासुद्धा त्यांची पुन्हा "स्थानिक निवड समिती" मार्फत निवड करण्यात आली. वस्तुतः नियमित निवड झाली त्यावेळीच परिनियमांनी विहित केलेली पात्रता ते पुर्ण करीत होते. तरीही त्यांना अल्पकालीन नेमणुका देण्यात आल्या. विद्यापीठामध्ये यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नव्हता. आणि;

ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाच्या २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद ७ (अ) मध्ये "नेट/सेट परिक्षा उत्तीर्ण करण्याची दिनांक ३१ मार्च १९९६ ची मुदत या आदेशाद्वारे काढून टाकण्यात येत आहे". असे स्पष्टपणे नमुद केले असतांना सुधा आणि याच शासननिर्णयाच्या परिच्छेद ७ (क) मध्ये "नेट/सेट परिक्षा उत्तीर्ण नाही या कारणास्तव अशा अधिव्याख्यात्यांना सेवेतून कमी करण्यात येवू नये" असे स्पष्टपणे नमुद असतांना सुधा मुळात "परिनियमांनी विहित केलेली विधिवत पात्रता" असणा-या या दोन अधिव्याख्यात्यांना देण्यात आलेल्या अल्पकालीन नेमणुकांचे आदेश न बदलविल्यामुळे त्यांना सेवामुक्त व्हावे लागले. वारंवार लक्षात आणून देवून सुधा विद्यापीठ प्रशासनाने अल्पकालीन नेमणुकाच्या जागी नियमित नेमणुकीचे आदेश निर्गमित केले नाहीत आणि;

ज्याअर्थी संलग्न महाविद्यालयातून काम करणा-या शेकडो शिक्षकांना २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाप्रमाणे "नेट/सेट" च्या परिनियमबाबत अटीमुळे होणा-या/ होवू शकणा-या सेवामुक्ती पासून वाचविणारे आदेश विद्यापीठाने निर्गमित केलेले असतांनाच खुद आपल्याच सेवेतील या दोन अधिव्याख्यात्यांना मात्र या सुविधेपासून वंचीत ठेवून विद्यापीठ प्रशासनाने अक्षम्य भेदभाव केलेला आहे. आणि;

ज्याअर्थी मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे नागपूर विद्यापीठामध्ये स्थानिक निवड समिती मार्फत सुधा निवड झालेल्या अनेक अधिव्याख्यात्यांना सेवासातत्य देण्यात आलेले आहे, ही वाव लक्षात आणून देण्यात आल्यानंतरसुद्धा "नियमित निवड समिती" मार्फत निवड झालेल्या या दोनही अधिव्याख्यात्यांच्या सेवा नियमित करण्यास विद्यापीठ प्रशासनाने नकार दिलेला आहे.

त्याअर्थी ही व्यवस्थापन परिषद पुढील प्रमाणे निर्णय घेतआहे:-

१) विद्यापीठ कायद्याने विहीत केलेल्या नियमित निवड समिती मार्फत निवड झालेली असल्याने या दोनही प्रकरणामध्ये अल्पकालीन नेमणुका देण्याची विद्यापीठ प्रशासनाची कृती पूर्णपणे नियमबाबत असल्यामुळे ती तपरतेने मागे घेण्यात यावी व त्यांना नियमित नेमणुकीचे आदेश देण्यात यावेत.

२) सदरहू प्रकरणाच्या धारीकेमधील नोंदी पाहून इतका चुकीचा निर्णय घेण्यास कोण जवाबदार आहे हे मा. कुलगुरुंनी निश्चित करावे.

३) वित्तीय अधिकारांच्या वावतीत Accounts Code च्या Chapter-2 मधील परिच्छेद १ अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून असा निर्णय घेण्यात येत आहे की, विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाच्या मा. पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोर किंवा मा. उच्च न्यायालयापुढे हे प्रकरण उपस्थित झाल्यास विद्यापीठाच्या पॅनेलवरील कोणत्याही विधिज्ञांकडे हे प्रकरण सोपवू नये तसेच या प्रकरणासाठी होणारा कोणताही खर्च हा विद्यापीठाच्या निधीतून करता कामा नये आणि हा निर्णय घेण्यास जवाबदार असणा-या अधिकाऱ्यांनी व्यक्तीश: हा खर्च करावा. करण्यात आलेल्या अशा खर्चाच्या स्वतंत्रपणे नोंदी ठेवाव्या, जेणे करून विद्यापीठाच्या निधीतून हा खर्च करण्यात आलेला नाही याची पडताळणी करणे शक्य होईल.

प्रा. वी. टी. देशमुख यांनी मांडलेल्या प्रस्तावाला प्रा. एस. ए. तिवारी यांनी दुजोरा दिला. चर्चेनंतर सर्व सदस्यांनी (मा. अध्यक्ष सोडून) प्रस्तावाला सहमती व्यक्त केली. प्रस्ताव पारित करण्यात आला. मा. अध्यक्षांनी आपली मतभिन्नता नोंदविली.

Sd/- Registrar,
Amravati University.

Provided that a person to be appointed under clause (b) shall be from amongst the panel of three persons recommended by the Chief Justice of High Court of Judicature at Bombay.

८. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असलेली किंवा राहिलेली व्यक्ती पीठासीन अधिकारी होण्यास पात्र असेल किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या मा. मुख्य न्यायाधिशांनी शिफारस केलेल्या तीन व्यक्तींच्या तालिकेतुन राज्यशासन पीठासीन अधिकार्यांची नेमणूक करील. या तालिकेतील प्रत्येक व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याच्या योग्यतेची असेल. पीठासीन अधिकार्यांची कायद्याने ठरवून दिलेली पात्रता व नेमणुकीची पद्धती पाहिली म्हणजे मी या लेखाच्या सुरुवातीला “१९९४

चा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून काम करणाऱ्या कोणत्याही शिफकाला सेवामुक्त करण्यात आले असेल तर त्यासाठी एक उत्तम अंगभूत व्यवस्था या कायद्याने अशा शिफकांना उपलब्ध करून दिलेली आहे. माझे असे राम मत आहे की, व्यक्तिगत प्रकरणामध्ये शिफकांची सेवामुक्ती हा सामान्यतः संघटनांच्या आंदोलनांचा, मोर्चे किंवा निर्दर्शनांचा विषय होता कामा नये.” असे जे मत व्यक्त केलेले आहे त्यामागील भावना सहज लक्षात येवू शकते.

९. असे असतांना ही निर्दर्शने शिफकांना कां करावी लागली याची माहिती सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे. आतापावेतो न्यायाधिकरणाची व्यवस्था ही

फक्त महाविद्यालयीन शिफकांनाच उपलब्ध होती १९९४ च्या कायद्याने ती विद्यापीठीय शिफकांना सुद्धा उपलब्ध झालेली आहे.

“नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरच ३१ मार्च १९९४ नंतर त्यांना सेवेत ठेवण्यात यावे” २ फेब्रुवारी १९९४ च्या शासन पत्रान्वये आदेश काढण्यात आले. “३१ मार्च १९९५ पर्यंत नेट सेट परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सेवामुक्त करा” असा आदेश ७ मार्च १९९४ च्या पत्रान्वये देण्यात आला व मग त्यानंतर “३१ मार्च १९९६ पर्यंत नेट सेट परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सेवामुक्त करा” असा आदेश २० मार्च १९९४ च्या शासन पत्रान्वये देण्यात आला. परिनियमांनी केलेली व्यवस्था पत्राने मोडून काढल्याच्या या प्रकाराने या सर्व शिफकांना दोन वर्षे अत्यंत तणावात काढावी लागली.

१०. अमरावती विद्यापीठाच्या संगणक विभागात काम करणा-या श्री सुशीलकुमार काळमेघ व कु. स्वाती च. मांडले या दोन्ही अधिवाख्यात्यांची निवड विद्यापीठ कायद्याने रचित केलेल्या “नियमित निवड समिती” च्या माध्यमातृन झालेली असतांना सुद्धा त्यांची पुन्हा “स्थानिक निवड समिती” मार्फत निवड करण्यात आली. वस्तुतः नियमित निवड झाली त्यावेळीच परिनियमांनी विहित केलेली पात्रता ते पुर्ण करीत होते. तरीही त्यांना अल्पकालीन नेमणुका देण्यात आल्या. विद्यापीठामध्ये यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नव्हता. महाराष्ट्र शासनाच्या २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद ७ (अ) मध्ये “नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करण्याची

सहपत्र : आठ Amravati University : Extract of minutes of the meeting of Management Council dt .5/ 6th July 1996

(Page NO. 51 & 52 of the 1996 Minutes Book of A.U. Management Council)

In the beginning of the meeting, Prof. B.T. Deshmukh pointed out that text of minutes of Item No. 147 which was typed read and confirmed in the same meeting and now circulated vide page No. G-8149 is not a faithful and a correct reproduction of confirmed text of the item.

Upon this, the Hon'ble Vice Chancellor assured the house that minutes circulated on page No. G-8149 would be withdrawn and the correct text will be circulated today itself.

He further stated that inadvertently he recorded his dissent to para 1, 2 and 3 and after careful consideration of the contents of the paras, he is of the opinion that it is not proper to record his dissent to para 1. He suggested that "1, 2 and 3" in the last line of the text of the minutes of the item be substituted by "2 and 3". The council approved the suggestion of the Hon'ble vice chancellor and directed that minutes shall stand corrected accordingly.

सहपत्र : पाच

Amravati University : Extract of minutes of the meeting of Management Council dt. 28. 06. 96
(as circulated on page No.G-8149 of Book (of enclosures) No. 24 of 1996)

ITEM NO. : 147

ORDER OF UNIVERSITY AND COLLEGE TRIBUNAL

विद्यापीठीय व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाच्या मा. पीठासीन अधिकार्यांनी अपील नं. A-2/ १९९६ व A-4/१९९६/ या प्रकरणात दिलेले अंतरीम आदेश विद्यापीठाला प्राप्त झाल्याचे मा. कुलगुरुंनी सभागृहाला सांगितले. या आदेशाच्या प्रती पुस्तक क्र.२३/१६ पृष्ठ क्र. जी-८१३३-८१४३ नुसार सन्माननीय सदस्यांना निर्गमित करण्यात आल्या आहेत. आदेशाच्या काळजीपूर्वक अवलोकनानंतर पुढील निर्णय घेण्यात आले.

१) मा. पीठासीन अधिकार्यांनी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार या दोन जागा भरण्याची कृती स्थगित करण्यात यावी.

२) या दोनही प्रकरणांचा अंतिम निकाल मा. पीठासीन अधिकार्यांकडून होईपर्यंतच्या काळात अर्जदार श्री. काळमेघ व कु. मांडले यांना त्या त्या पदावर काम करण्यास परवानगी द्यावी अशी विद्यापीठातर्फ मा.पीठासीन अधिकार्यांना विनंती करण्यात यावी.

३) परिच्छेद २ मध्ये घेण्यात आलेला निर्णय मा. पीठासीन अधिकार्यांच्यांच्या समोर सादर करून यथोचित आदेश प्राप्त करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही कार्यालयाने करावी. त्याप्रमाणे ११ जुलै १९९६ रोजी पीठासीन अधिकार्यांसमोर अर्ज सादर करण्याची व्यवस्था करावी.

४) वित्तीय अधिकाराच्या वावत Accounts Code च्या Chapter 2 परिच्छेद ९ मधील तरतुदींचा वापर करून यावावत होणा-या खर्चाला मान्यता देण्यात येत आहे.

प्रा. वी. टी. देशमुख यांनी मांडलेल्या प्रस्तावाला प्रा. एस. ए. तिवारी यांनी अनुमोदन दिले. चर्चेनंतर सर्व सदस्यांनी (मा. अध्यक्ष सोडून) प्रस्तावाला सहमती व्यक्त केली. प्रस्ताव पारीत करण्यात आला.

मा. अध्यक्षांनी परिच्छेद क्र. २ व ३ विषयी आपली मतभिन्नता नोंदविली

**Sd/- Registrar,
Amravati University.**

सहपत्र : सहा

Amravati University : Extract of minutes of the meeting of Management Council dr.28.6.96
(as circulated on page No.G-8213 of Book (of enclosures) No. 25 of 1996)

ITEM NO. : 147

ORDER OF UNIVERSITY AND COLLEGE TRIBUNAL

विद्यापीठीय व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाच्या मा. पीठासीन अधिकार्यांनी अपील नं. A-2/ १९९६ व A-4/१९९६/ या प्रकरणात दिलेले अंतरीम आदेश विद्यापीठाला प्राप्त झाल्याचे मा. कुलगुरुंनी सभागृहाला सांगितले. या आदेशाच्या प्रती पुस्तक क्र.२३/१६ पृष्ठ क्र. जी-८१३३-८१४३ नुसार सन्माननीय सदस्यांना निर्गमित करण्यात आल्या आहेत. आदेशाच्या काळजीपूर्वक अवलोकनानंतर पुढील निर्णय घेण्यात आले.

१) मा. पीठासीन अधिकार्यांनी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार या दोन जागा भरण्याची कृती स्थगित करण्यात यावी.

२) या दोनही प्रकरणांचा अंतिम निकाल मा. पीठासीन अधिकार्यांकडून होईपर्यंतच्या काळात अर्जदार श्री. काळमेघ व कु. मांडले यांना त्या त्या पदावर काम करण्यास परवानगी द्यावी अशी विद्यापीठातर्फ मा.पीठासीन अधिकार्यांना विनंती करण्यात यावी.

३) परिच्छेद २ मध्ये घेण्यात आलेला निर्णय मा. पीठासीन अधिकार्यांच्या समोर सादर करून यथोचित आदेश प्राप्त करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही कार्यालयाने करावी. त्याप्रमाणे ११ जुलै १९९६ रोजी पीठासीन अधिकार्यांसमोर अर्ज सादर करण्याची व्यवस्था करावी.

४) वित्तीय अधिकाराच्या वावत Accounts Code च्या Chapter 2 परिच्छेद ९ मधील तरतुदींचा वापर करून यावावत होणा-या खर्चाला मान्यता देण्यात येत आहे.

प्रा. वी. टी. देशमुख यांनी मांडलेल्या प्रस्तावाला प्रा. एस. ए. तिवारी यांनी अनुमोदन दिले. चर्चेनंतर सर्व सदस्यांनी (मा. अध्यक्ष सोडून) प्रस्तावाला सहमती व्यक्त केली. प्रस्ताव पारीत करण्यात आला.

मा. अध्यक्षांनी परिच्छेद क्र. १, २, व ३ विषयी आपली मतभिन्नता नोंदविली.

**Sd/- Registrar,
Amravati University.**

दिनांक ३१ मार्च १९९६ ची मुदत या आदेशाद्वारे काढून टाकण्यात येत आहे". असे स्पष्टपणे नमुद केले असतांना सुधा आणि याच शासननिर्णयाच्या परिच्छेद ७ (क) मध्ये "नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण नाही या कारणास्तव अशा अधिव्याख्यात्यांना सेवेतून कमी करण्यात येवू नये" असे स्पष्टपणे नमुद असतांना सुधा मुळात "परिनियमांनी विहित केलेली विधिवत पात्रता" असणा-या या दोन अधिव्याख्यात्यांना देण्यात आलेल्या अल्पकालीन नेमणुकांचे आदेश न बदलविल्यामुळे त्यांना सेवामुक्त व्हावे लागले. वारंवार लक्षात आणून देवून सुधा विद्यापीठ प्रशासनाने अल्पकालीन नेमणुकाच्या जागी नियमित नेमणुकीचे आदेश निर्गमित केले नाहीत. संलग्न महाविद्यालयातून काम करणा-या शेकडो शिक्षकांना २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाप्रमाणे 'नेट/सेट' च्या परिनियमबाबाह्य अटीमुळे होणा-या/ होवू शकणा-या सेवामुक्त पासून वाचविणारे आदेश विद्यापीठाने निर्गमीत केलेले असतांनाच खुद आपल्याच सेवेतील या दोन अधिव्याख्यात्यांना मात्र या सुविधेपासून वंचित ठेवून विद्यापीठ प्रशासनाने अक्षम्य भेदभाव केला.

१३. याचवेळी संलग्न महाविद्यालयातील सुद्धा शेकडो शिक्षकांना तात्पुरते अप्रूढल देण्याचा प्रकार नियमबाबाह्य तर होताच पण सिनेटमध्ये व व्यवस्थापन परिषदेमध्ये याबाबत चर्चा होवून निर्णय झाल्यावरही विद्यापीठामध्ये हालचाल होत नव्हती. दिनांक १३ एप्रिल १९९६, रोजी कुलगुरुना पत्र (सहपत्र : एक) लिहून मी याबाबत असे कठविले की :-

"संलग्न महाविद्यालयातून काम करणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा अप्रूढल देतांना विद्यापीठाने अकारणच यापूर्वी शेकडो प्रकरणात अल्पकालीन अप्रूढल कोणताही कायदेशीर आधार नसतांना दिलेत. अनेक प्रकरणामध्ये अनेक महिने अप्रूढल न देण्याचा प्रकार सुद्धा बेकायदेशीरपणाचाच आहे. अनेक दिवस अप्रूढल पाढून ठेवणे किंवा अल्पकालीन अप्रूढल देण्यामागे हेतु चांगले नसतात हे पुरेसे स्पष्ट झालेले आहे. पण गेले २-३ वर्षे हा प्रकार चालू आहे."

याच पत्रामध्ये विद्यापीठातील उपरोक्त दोन शिक्षकांच्या बाबतीत मी कुलगुरुना "दोनही प्रकरणात अल्पकालीन नेमणुकपत्रात निर्देशित केलेला

सहपत्र : सात

प्रेपक : प्रा.बी.टी.देशमुख, विधान परिषद सदस्य, ३ सुवोध कॉलनी, विर्भ महाविद्यालयाजवळ,
अमरावती-४४४ ६०४.

NO. C:WIN\SAI\32 DATE 4.7.1996

प्रति,

मा.कुलगुरु

अमरावती विद्यापीठ,अमरावती.

विषय : दिनांक २८ जुन १९९६ च्या बैठकीतील व्यवस्थापन परिषदेच्या "अधिव्याख्याता श्री. काळमेघ व कु. मांडले" या विषयावरील निर्णयाची अधिप्रमाणित प्रत मिळण्याबाबत

मा. महोदय,

स.न.वि.वि.

व्यवस्थापन परिषदेच्या २८ जुन १९९६ च्या बैठकीमध्ये "विद्यापीठीय व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाचे आदेश" या विषयावर "श्री काळमेघ व कु.मांडले" या प्रकरणी व्यवस्थापन परिषदेने घेतलेला निर्णय त्याचवेळी टंकलिखित करून वाचून कायम करण्यात आला होता. सदरू निर्णयाची अधिप्रमाणित प्रत मिळावी अशी विनंती करण्यासाठी हे पत्र लिहित आहे.

या विषयाचे कार्यवृत्ताचा अंतिम मसुदा टंकलिखित करून वाचून सभेतच कायम करण्यात आल्यामुळे सभेनंतर त्यात कोणताही बदल कोणत्याही स्तरावर केला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. व्यवस्थापन परिषदेने किंवा विद्वत् परिषदेने घेतलेले निर्णय सभा संपत्त्यानंतर वाहेर बदलविले जातात याविषयी मी १५ मार्च १९९६ च्या पत्रान्वये आपणाकडे यापूर्वीच तकार केलेली आहे. उपरोक्त विषयावरील कार्यवृत्ताच्या बाबतीत असे होणार नाही याची आपण काळजी घ्यावी अशी आपणास विनंती करीत आहे.

उद्या व्यवस्थापन परिषदेची सभा सुरु होण्यापूर्वी उपरोक्त प्रस्तावाची अधिप्रमाणित प्रत उपलब्ध झाल्यास मी आपला आभारी होईल.

आपला विनित

(बी.टी.देशमुख)

वि.प.स. व सदस्य व्यवस्थापन परिषद
अमरावती विद्यापीठ

सेवा कालखंड ८-१० दिवसात संपूर्णात येत असल्यामुळे या प्रकरणातील तातडी लक्षात घेता या दोनही प्रकरणामध्ये महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७६ प्रमाणे यथोचितरित्या निवड झालेली आहे हे लक्षात घेवून अल्पकालीन व खंडित सेवेच्या नेमणूक पत्राएवजी नियमित नेमणुकांचे आदेश निर्गमित व्हावेत" अशी विनंती केली होती."

१२. मी लिहिलेल्या ११ एप्रिलच्या पत्रानंतर कुलगुरुंची प्रत्यक्ष भेट

सहपत्र : नऊ

NAGPUR UNIVERSITY TEACHERS' ASSOCIATION.

Registered Under B.P.T.A. Reg. No. F-1594 & Soc.

Reg. No. MAH/15/73(NGP)

From :

प्रा. ई.ए.कठाळे

दिनांक : १४.११.१९९६

सचिव, 'नुटा'

प्रति,

मा. कुलगुरु

अमरावती विद्यापीठ, अमरावती

विषय :- (१) "नेटसेट-ग्रस्त" प्राध्यापकांच्या समस्या.

(२) मा. न्यायाधिकरणाने निर्णय देवूनहि विद्यापीठाने कारवाई न करणे.

१. "नेटसेट-ग्रस्त" प्राध्यापकांना तदर्थ स्वरूपाच्या नेमणूका देणे, सेवेत असलेल्या अधिव्याख्यात्यांना नेट सेट परिक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती करणे, न झाल्यास वार्षिक वेतनवाढ देण्यात न येणे, त्यांची सेवा वरिष्ठ व निवडशेरीसाठी विचारात न घेणे, सेवा जेष्ठता न देणे या शासन निर्णयातील अटी संपूर्णपणे महाराष्ट्र प्राध्यापक संघाशी झालेल्या समझोत्त्याच्या व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या व केंद्र शासनांच्या सुचनांच्या विस्तृद आहेत. त्यामुळे या अटी तावडतोव मागे घेण्यात याव्या अशी मागणी यापूर्वीच संघटनेने वेळोवेळी केलेली आहे. या मागणीचा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीशी संबंध नाही याची आम्हाला जाणीव आहे.

२. अमरावती विद्यापीठाच्या संगणक विभागात काम करणा-या श्री सुशीलकुमार काळमेघ व कु. स्वाती च. मांडले या दोन्ही अधिव्याख्यात्यांची निवड विद्यापीठ कायद्याने रचित केलेल्या "नियमित निवड समिती" च्या माथ्यामातून झालेली असतांना सुधा त्यांची पुढा "स्थानिक निवड समिती" मार्फत निवड करण्यात आली.वस्तुतः नियमित निवड झाली त्यावेळीच परिनियमांनी विहित केलेली पात्रता ते पुर्ण करीत होते. तरीही त्यांना अल्पकालीन नेमणुका देण्यात आल्या. विद्यापीठामध्ये यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नव्हता.

३. महाराष्ट्र शासनाच्या २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद ७ (अ) मध्ये "नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करण्याची दिनांक ३१ मार्च १९९६ ची मुदत या आदेशाद्वारे काढून टाकण्यात येत आहे". असे स्पष्टपणे नमुद केले असतांना सुधा आणि याच शासननिर्णयाच्या परिच्छेद ७ (क) मध्ये "नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करण्याची दिनांक ३१ मार्च १९९६ ची मुदत या आदेशाद्वारे काढून टाकण्यात येत आहे" असे स्पष्टपणे नमुद केले असतांना सुधा आणि याच शासननि�र्णयाच्या विहित केलेली विहित केलेली विधिवत पात्रता" असणा-या या दोन अधिव्याख्यात्यांना देण्यात आलेल्या अल्पकालीन नेमणुकांचे आदेश न बदलविल्यामुळे त्यांना सेवामुक्त व्हावे लागले.

४. वारंवार लक्षात आणून देवून सुधा विद्यापीठ प्रशासनाने अल्पकालीन नेमणुकाच्या जागी नियमित नेमणुकीच आदेश निर्गमित केले नाहीत. संलग्न महाविद्यालयातून काम करणा-या शेकडो शिक्षकांना २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाप्रमाणे 'नेट/सेट' च्या परिनियमबाबाह्य अटीमुळे होणा-या/ होवू शकणा-या सेवामुक्ती पासून वाचविणारे आदेश विद्यापीठाने निर्गमीत केलेले असतांनाच खुद आपल्याच सेवेतील या दोन अधिव्याख्यात्यांना मात्र या सुविधेपासून वंचित ठेवून विद्यापीठ प्रशासनाने अक्षम्य भेदभाव केलेला आहे.

५. विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाने Appeal No. A-2/1996 and Appeal No. A-4/1996 या प्रकरणांत या दोनही अधिव्याख्यात्यांच्या वाजूने निर्णय दिलेला असतांना अजूनही त्यांना त्यांच्या पदावर पुनर्नियुक्त न करण्याच्या अमरावती विद्यापीठाच्या निर्णयाचा तीव्र निपेद करण्यात येत आहे.

६. विनंती - वर परिच्छेद ५ मध्ये नमुद केलेल्या प्रकरणांत मा. न्यायाधिकरणाच्या निर्णयाची तप्तपरतेने अम्मलवजावणी करावी अशी आमची मागणी आहे.

आपला विनित
प्रा. ई.ए.कठाळे
सचिव, नुटा.

निवेदनाची प्रतिलिपी-

अमरावती विद्यापीठ सिनेटच्या सर्व सन्माननीय सदस्यांना समादराने उचित कारवाईसाठी अग्रेषित.

घेवून या दोन प्रकरणात ते कीती चुकीच्या मार्गावर आहेत हे त्यांना समजावून सांगितले पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ३० एप्रिलला हे दोनही शिक्षक सेवेतून आपोआप बाहेर फेकले गेले. ३० एप्रिल १९९६ रोजी कुलगुरुंना दुसरे एक पत्र लिहून (सहपत्र : दोन) मी त्यांची माहिती किती चुकीची आहे हे पुढील शब्दात त्यांच्या लक्षात आणून दिले :-

“आपणाशी झालेल्या चर्चेच्या वेळी या दोनही प्रकरणामध्ये आपणास अत्यंत चुकीची माहिती देण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अकारण देण्यात आलेले अल्पकालीन व खंडित नेमणुकांचे आदेश रद्द करून नियमित नेमणुकांचे आदेश निर्गमित केल्यास अशी अनेक प्रकरणे पुढे येतील (पॅडोराज बॉक्स) ही आपणास देण्यात आलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे हे मी आपल्या लक्षात आणून दिले. अशा प्रकारची विद्यापीठामध्ये ही दोनच प्रकरणे आहेत हेही मी आपल्या लक्षात आणून दिले.”

यांच पत्रात मी त्यांना असेही लिहिले होते की “वरील दोनही प्रकरणामध्ये आरक्षणाच्या बाबतीत आपणास देण्यात आलेली माहिती सुद्धा संपूर्णपणे चुकीची आहे, याबाबत मी खात्री करून घेतलेली आहे. वृत्तपत्रामध्ये ११ जुलै १९९४ या तारखेची अमरावती विद्यापीठाने जी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याप्रमाणे एक जागा “खुली” व एक जागा “राखीव” जाहीर करण्यात आली होती. उपरोक्त दोन शिक्षकांपैकी एकाला खुल्या जागेवर व दुसऱ्याला ज्या संवर्गासाठी जागा राखीव होती त्या संवर्गातील तो असल्याची खात्री करून घेतल्यानंतरच विद्यापीठाने नेमणूका दिल्या आहेत. नियमित निवड समितीकूडून निवड झाल्यावर बेकायदेशीररित्या अल्पकालीन नेमणूक, त्यानंतर बेकायदेशीर अल्पकालीन सेवाखंड, त्यानंतर “नियमित निवड समिती”ने ज्यांची निवड केली त्यांची “स्थानिक निवड समितीमार्फत पुढच्या वर्षी पुन्हा निवड” व त्यानंतर पुन्हा अल्पकालीन नेमणूक, व त्यानंतर पुन्हा त्यांची सेवा खंडित करणे व एकदा ३० एप्रिलला त्यांना सेवेतून बाहेर धकावले की मूळ आरक्षण बदलवून जाहिरात देण्याच्या प्रकारातील गांभीर्य आपल्या लक्षात येणार नाही असे नाही.”

३३. २० वर्षापूर्वी नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु यांनी ज्या जिह्वाल्याने अशाच प्रकरणात कृती केली होती त्याची माहिती मी याच पत्रात (सहपत्र दोन) पुढील शब्दात नमूद केली होती “१९७५-७६ साली मंगरुल्यापीर येथील सहा शिक्षकांना अल्पकालीन नेमणूका देऊन वर्षअख्यरीस सेवामुक्त करण्याचा महाविद्यालय व्यवस्थापनाचा आदेश दुरुस्त करावा म्हणून नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन मा. कुलगुरु डॉ. डे. गोहोकार हे स्वतः मुद्दाम मंगरुल्यापीर मुक्कामी आले होते. (संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः त्यावेळी हजर होतो) व ते सेवामुक्तीचे आदेश व्यवस्थापनाला दुरुस्त करण्यास त्यांनी सांगितले होते, याची आज तीव्रतेने आठवण झाल्याशिवाय रहात नाही. २ मे, १९७५ च्या पत्रान्वये तत्कालीन कुलगुरुंनी सत्राच्या शेवटापर्यंत अल्पकालीन नेमणूकांचे तात्पुरते आदेश मागे घेवून नियमित नेमणूकांचे आदेश काढण्याविषयी व्यवस्थापनाला कवळीले होते व व्यवस्थापनाने ३२ मे, १९७५ च्या पत्रान्वये कार्यपालन अहवाल विद्यापीठाला पाठविला होता. इथे तर खुद कुलगुरुच अल्पकालीन नेमणूका देण्याच्या उद्योगांद्याला

सहपत्र : दहा

Amravati University Amravati - 444 602 :

(Maharashtra)

PHONE : 662358 662249 : GRAM : AMUNI : FAX : 0721-662135

No.P-100/96/329 dt. 14.11.96

As per the discussion with Hon'ble Vice-Chancellor and Shri Kathale, Secretary NUTA and four others and the representation submitted by them dated 14.11.1996, the Hon'ble Vice-chancellor directed to inform that since the case of Shri Sushilkumar Kalmegh and Ku. Swati mandle being pending with the Hon'ble High Court of Judicature Bombay, Nagpur Bench, Nagpur, decision in this regard cannot be taken at this stage.

Sd/- Registrar

To,
Prof. E.H.Kathale,
Secretary,
Nagpur University Teachers' Association.

पाठबळ देत आहेत.” पत्राच्या शेवटी कुलगुरुंच्या कृतीचा निषेध मी पुढील शब्दात नोंदविला :-

“शिक्षकांच्या सेवाशर्तीमध्ये गेल्या २० वर्षात बरेच अनुकूल बदल होवूनमध्यांना नियमित निवड झाल्यानंतरही खुद विद्यापीठात अल्पकालीन नेमणूका देण्याचा गेल्या २० वर्षात नागपूर व अमरावती विद्यापीठात यापूर्वी कधीहि न घडलेला प्रकार आमच्या विद्यापीठात घडतो व सुरु रहातो याचे कारण कुलगुरु हे महत्वपूर्ण पद धारण करणाऱ्या व्यक्तीची प्रतिकूल मानसिकता याशिवाय दुसरे काय असु शकते? संदर्भ १ व २ मध्ये नमूद केलेल्या शिक्षकांच्या प्रकरणात अल्पकालीन व खंडित सेवेच्या नेमणूक पत्राएवजी नियमित नेमणूकांचे आदेश निर्गमित करण्यास नकार देण्याच्या निर्णयाचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे.”

३४. सहपत्र एक व सहपत्र दोन वर नमूद केलेल्या माझ्या ११ एप्रिल व ३० एप्रिल १९९६ च्या पत्रांना ३ मे १९९६ रोजी (सहपत्र : तीन) कुलगुरुंनी कुलसचिवाच्या मार्फत उत्तर दिले. “I am directed to acknowledge receipt of your letters dated the 11th April and 30th April, 1996 addressed to Hon'ble Vice Chancellor of the university.” अशी आपल्या पत्राची सुरुवात करून कुलसचिवांनी विद्यापीठाच्या या प्रकरणातील मूळ निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही हा कुलगुरुंच्या निर्णय पुढील शब्दात मला कळविला :- “the Vice Chancellor has given the decision “that there is no justification for revoking the earlier decision of the appointing authority” as these two candidates did not fulfil the qualifications as per the advertisement.”

जाहिरातीमध्ये नमूद केलेली नेटसेटची पात्रता तो पूर्ण करीत नाही म्हणून विद्यापीठाचा निर्णय आपण बदलणार नाही हा शुद्ध अट्टाहासाचाच प्रकार होता. २२ डिसेंबर १९९६ च्या शासन निर्णयानंतर व्यवस्थापन परिषदेच्या व सिनेटच्या आग्रही भूमिकेनंतर संलग्न महाविद्यालयातील शिक्षकापुरती ही अट्टाहासाची भूमिका कुलगुरुंनी सोडून दिली होती पण त्यांच्या या राजहट्टापुढे खुद विद्यापीठातीलच हे दोन शिक्षक हकनाक बळी जात होते.

३० एप्रिलच्या पत्रामध्ये मी कुलगुरुंना स्पष्टच असे लिहिले होते की “इतर उपाययोजनांचा विचार न करता आपल्या न्यायबुद्धीवर व निर्णय शक्तीवर विश्वास ठेवून वाट पहाण्याचा सल्ला मी या दोन शिक्षकांना दिला ही माझी मार्ठीच वूक झाली असे मला वाटत आहे. कारण ११ एप्रिल १९९६ च्या पत्रानंतर व आपणाशी प्रत्यक्ष चर्चा झाल्यानंतर आज ३० तारखेपावेतो कोणतीही कारवाई यासंदर्भात झाल्याचे त्या शिक्षकांना कळविण्यात आले नाही.” आता मात्र न्यायाधिकरणासमोर जाण्याशिवाय या दोनही शिक्षकांना दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता व त्याप्रमाणे या दोनही शिक्षकांनी न्यायाधिकरणापुढे दावे दाखल केले.

३५. २० जून १९९६ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये एकमताने ठराव (सहपत्र : चार) करून विद्यापीठ प्रशासनाला चुकीच्या मार्गावरून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुद्धा कुलगुरुंच्या हटवादी भूमिकेमुळे अयशस्वी झाला. दरम्यानच्या काळात न्यायाधिकरणाच्या मा. पिठासीन अधिकायांनी या दोनही जागा भरण्यावर मनाई हुक्म दिला. पुढे २८ जून १९९६ च्या व्यवस्थापन परिषदेपुढे मा. पिठासीन अधिकायांचे हे अंतरिम आदेश ठेवण्यात आले असता व्यवस्थापन परिषदेने चार लहानलहान परिच्छेद असलेला एक निर्णय (सहपत्र : सहा) घेतला. व्यवस्थापन परिषदेसमोर हे एकएका ओळीचे चार परिच्छेद टंकलिंगित होवून आले त्याच्या प्रती प्रत्येकाच्या समोर ठेवण्यात आल्या. कुलगुरुंनी त्या वाचून दाखविल्या व क्रमांक १४७ या विषयाचे कार्यवृत्त कायम करण्यात आले. कुलगुरुंनी परिच्छेद ३, २ व ३ ला आपण मतभिन्नता नोंदवित आहोत असे सांगितले “मा. पीठासीन अधिकायांनी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार या दोन जागा भरण्याची कृती स्थगित करण्यात यावी.” या परिच्छेदाला सुद्धा त्यांनी आपली मतभिन्नता नोंदवावी याचे आम्हाला आश्चर्य वाटले. व्यवस्थापन परिषदेत आम्हा सर्वासमक्ष टंकलिंगित होवून आलेल्या त्या चार परिच्छेदाच्या खाली स्वदस्तुरात १, २ व ३ ला आपली मतभिन्नता नोंदवून व तसे व्यवस्थापन परिषदेला सांगून समोरचा कागद त्यांनी पुनर्टकलेखनासाठी टंकलेखकाकडे दिला.

३६. व्यवस्थापन परिषदेच्या या निर्णयाची या दोन शिक्षकांना काही मदत झाली तर पहावे म्हणून मी त्या निर्णयाची अधिप्रमाणीत प्रत मिळण्याबद्दल ४ जुलै ९६ रोजी एक पत्र (सहपत्र : सात) लिहून मागणी केली. या पत्रामध्ये मी कुलगुरुंना असे लिहिले होते की :-

“व्यवस्थापन परिषदेच्या २८ जुन १९९६ च्या बैठकीमध्ये “विद्यापीठीय व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाचे आदेश” या विषयावर “श्री काळमेघ व कु. मांडले” या प्रकरणी व्यवस्थापन परिषदेने घेतलेला निर्णय त्याचवेळी टंकलिगित करून वाचून कायम करण्यात आला होता. सदररूप निर्णयाची अधिग्रामाणित प्रत मिळावी अशी विनंती करण्यासाठी हे पत्र लिहित आहे.

या विषयाचे कार्यवृत्ताचा अंतिम मसुदा टंकलिगित करून वाचून सभेतच कायम करण्यात आल्यासुक्ते सभेतच त्यात कोणताही बदल कोणत्याही स्तरावर केला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. व्यवस्थापन परिषदेने किंवा विव्दृत परिषदेने घेतलेले निर्णय सभा संपल्यानंतर बाहेर बदलविले जातात याविषयी मी १५ मार्च १९९६ च्या पत्रान्वये आपणाकडे यापूर्वीच तक्रार केलेली आहे. उपरोक्त विषयावरील कार्यवृत्ताच्या बाबतीत असे होणार नाही याची आपण काळजी घ्यावी अशी आपणास विनंती करीत आहे.”

दुसऱ्या दिवशी ५ जुलै ९६ रोजी अधिग्रामाणीत प्रत (सहपत्र : पाच) आम्हाला मिळाली खरी पण ती या विषयीच्या कार्यवृत्ताची प्रमाणित प्रत नव्हती “१,२,३” यातील “१” गाळून टाकण्यात आला होता. त्यावर व्यवस्थापन परिषदेमध्ये काय झाले ते सहपत्र आठ मध्ये नमूद आहे.

३७. ८ ऑक्टोबर १९९६ रोजी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ५८ अन्वये नेमण्यात आलेल्या मा. विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाने Appeal No. A-2/1996 and Appeal No. A-4/1996 या प्रकरणात दिनांक ८ ऑक्टोबर १९९६ रोजी या दोनही अधिव्याख्यात्यांच्या बाजूने “The Respondents shall forthwith issue orders of reinstatement and continuation in favour

of appellants accordingly.” असा निर्णय दिल्यानंतर सुद्धा कुलगुरुंनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही किंवा तो निर्णय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला नाही “विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाच्या मा. पीठासीन अधिका-यांच्या समोर किंवा मा. उच्च न्यायालयापुढे हे प्रकरण उपस्थित झाल्यास विद्यापीठाच्या पैनेलवरील कोणत्याही विधिज्ञांकडे हे प्रकरण सोपवू नये, तसेच या प्रकरणासाठी होणारा कोणताही खर्च हा विद्यापीठाच्या निधीतून करता कामा नये आणि हा निर्णय घेण्यास जबाबदार असणा-या अधिका-यांनी व्यक्तीश: हा खर्च करावा. करण्यात आलेल्या अशा खर्चाच्या स्वतंत्रपणे नोंदी ठेवाव्या, जेणे करून विद्यापीठाच्या निधीतून हा खर्च करण्यात आलेला नाही याची पडताळणी करणे शक्य होईल.”. असा निर्णय Accounts Code च्या Chapter-2 मधील परिच्छेद १ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून व्यवस्थापन परिषदेने दिनांक २० जुन १९९६ रोजी यापूर्वीच घेतलेला आहे,” याची माहिती असतांना कुलगुरुंनी प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला.

१८. नेटसेटबाबतचा शासनाचा निर्णय मानत नाही, व्यवस्थापन परिषदेचा निर्णय मानत नाही, न्यायाधिकरणाचा निर्णय मानीत नाही या दुराग्रही भूमिकेमुळे दिनांक १४ नोव्हेंबरच्या सिनेट बैठकीवर मोर्चा नेण्याची दुर्दैवी परिस्थिती शिक्षकांवर ओढवली. सचिव प्रा. एकानथ कठाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुलगुरुंची भेट घेवून त्यांना निवेदन (सहपत्र : नज) दिले. या शिष्टमंडळाला जे उत्तर विद्यापीठाने दिले ते सहपत्र दहा म्हणून सोबत दिले आहे.

१४ नोव्हेंबरच्या बैठकीमध्ये मी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला (सहपत्र : अकरा) प्रा. शशी चौधरी यांनी अनुमोदन दिले. २-३ तासाच्या चर्चेनंतर

सहपत्र : अकरा

प्रा.बी.टी.देशमुख यांनी दिनांक १४.११.१९९६ रोजी अमरावती विद्यापीठ सिनेटच्या बैठकीमध्ये परिनियम ४५ मध्ये अंतर्भूत असलेल्या परिच्छेद १ च्या उपपरिच्छेद (ii) मधील तरतुदीनुसार मांडलेला

स्थगन प्रस्ताव

मा. महोदय,

परिनियम ४५ मध्ये अंतर्भूत असलेल्या नियम २८ च्या परिच्छेद १ च्या उपपरिच्छेद (ii) मधील तरतुदीनुसार मी पुढील प्रस्ताव मांडत आहे. :-

प्रस्ताव

“ज्याअर्थी श्री सुशीलकुमार काळमेघ व कु. स्वाती च. मांडले या अमरावती विद्यापीठाच्या संगणक विभागात काम करणा-या दोन्ही अधिव्याख्यात्यांची निवड विद्यापीठ कायद्याने रचीत केलेल्या “नियमीत निवड समिती” च्या माध्यमातुन झालेली होती आणि असे असतांनासुधा त्यांची पुढा “स्थानिक निवड समिती” मार्फत निवड करण्यात आली. वस्तुतः नियमित निवड झाली त्यावेळीच परिनियमांनी विहित केलेली पात्रता ते पुर्ण करीत होते. तरीही त्यांना अल्पकालीन नेमणुका देण्यात आल्या. विद्यापीठामध्ये यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नव्हता आणि;

ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाच्या २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद ७ (अ) मध्ये “नेट/सेट परिक्षा उत्तीर्ण करण्याची दिनांक ३१ मार्च १९९६ ची मुदत या आदेशाद्वारे काढून टाकण्यात येत आहे”. असे नमूद केले असतांनासुधा आणि याच शासननिर्णयाच्या परिच्छेद ७ (क) मध्ये “नेट/सेट परिक्षा उत्तीर्ण नाही या कायद्यास्तव अशा अधिव्याख्यात्यांना सेवेतून कपी करण्यात येवू नये” असे स्पष्टपणे नमूद असतांना सुधा मुळात “परिनियमांनी विहित केलेली विधिवत पात्रता” असणा-या या दोन अधिव्याख्यात्यांना देण्यात आलेल्या अल्पकालीन नेमणुकांचे आदेश न बदलविल्यामुळे त्यांना सेवामुक्त व्हावे लागले. वारंवार लक्षात आणून देवूनसुधा विद्यापीठ प्रशासनाने अल्पकालीन नेमणुकाच्या जापी नियमीत नेमणुकीचे आदेश निर्गमित केले नाहीत आणि;

ज्याअर्थी संलग्न महाविद्यालयातून काम करणा-या शेकडो शिक्षकांना २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाप्रमाणे “नेट/सेट” च्या परिनियमबाबत अटीमुळे होणा-या/ होवू शकणा-या सेवामुक्तीपासून वाचविणारे आदेश विद्यापीठाने निर्गमित केलेले असतांनाच खुद आपल्याच सेवेतील या दोन अधिव्याख्यात्यांना मात्र या सुविधेपासून वंचीत ठेवून विद्यापीठ प्रशासनाने अक्षम्य भेद भाव केलेला आहे आणि;

ज्याअर्थी महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ५८ अन्वये नेमण्यात आलेल्या मा. विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाने Appeal No. A-2/1996 and Appeal No. A-4/1996 या प्रकरणात दिनांक ८ ऑक्टोबर १९९६ रोजी या दोनही अधिव्याख्यात्यांच्या बाजूने “The Respondents shall forthwith issue orders of reinstatement and continuation in favour of appellants accordingly.” असा निर्णय दिलेला असतांना अजूनही त्यांना त्यांच्या पदावर पुर्ननियुक्त न करण्याचा निर्णय न्यायालयाचा अवमान करणारा व न्यायव्यवस्थेचा अधिक्षेप करणारा व त्यामुळेच निषेधार्ह आहे आणि;

ज्याअर्थी “विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाच्या मा. पीठासीन अधिका-यांच्या समोर किंवा मा. उच्च न्यायालयापुढे हे प्रकरण उपस्थित झाल्यास विद्यापीठाच्या पैनेलवरील कोणत्याही विधिज्ञांकडे हे प्रकरण सोपवू नये, तसेच या प्रकरणासाठी होणारा कोणताही खर्च हा विद्यापीठाच्या निधीतून करता कामा नये आणि हा निर्णय घेण्यास जबाबदार असणा-या अधिका-यांनी व्यक्तीश: हा खर्च करावा. करण्यात आलेल्या अशा खर्चाच्या स्वतंत्रपणे नोंदी ठेवाव्या, जेणे करून विद्यापीठाच्या निधीतून हा खर्च करण्यात आलेला नाही याची पडताळणी करणे शक्य होईल.”. असा निर्णय Accounts Code च्या Chapter-2 मधील परिच्छेद १ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून व्यवस्थापन परिषदेने दिनांक २० जून १९९६ रोजी यापूर्वीच घेतलेला आहे, तसेच अंदाजपत्रकीय तरतुदी मान्य करण्याच्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम २५ (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून व्यवस्थापन परिषदेच्या भुमिकेला ही सभा ठासपणे आपला पाठींवा व्यक्त करीत आहे. आणि;

ज्याअर्थी अत्यंत चुकीच्या निर्णयापोटी न्यायालयाचा अवमान करण्याचा खटला दाखल होण्याची अभुतपूर्व अशी नामुकीची स्थिती विद्यापीठावर आलेली आहे व दरदिवसाला काहीशे रुपये दंड भरण्याची नामुकीची स्थिती येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

त्याअर्थी या सभागृहाची बैठक आता स्थगित करण्यात येत आहे.

१४.११.१९९६

सुचक :- प्रा.बी.टी.देशमुख
अनुमोदक :- प्रा.शशी चौधरी

न्यायाधिकरणाच्या निर्मितीच्या वेळी न्यायाधिकरणाच्या रचनेबाबत २५ जूलै १९७७ रोजी संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.टी.देशमुख यांनी शासनाला सादर केलेले निवेदन १९७७ च्या नुटा बुलेटीनच्या अंकातुन (NUTA-1977-GB-52 to 54) जसेच्या तसे पुनर्मुद्रित केले आहे-

NAGPUR UNIVERSITY TEACHERS' ASSOCIATION.

Registered Under B.P.T.A. Reg. No. F-1594 & Soc. Reg. No. MAH/15/73(NGP)

विद्यापीठ कायदा - दुरुस्ती विधेयक (L.A. Bill No. XXXIV of 1977)

सदरहू दुरुस्ती विधेयकाबाबत नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाच्यावतीने अध्यक्ष श्री.बी.टी.देशमुख यांनी मा. मुख्यमंत्री व मा. शिक्षणमंत्री यांना सादर केलेले निवेदन.

शिक्षकांना विनायौकशी व विनाकारण सेवामुक्त करण्याचे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असल्यामुळे या बाबतीतल्या गैरव्यवहाराला आला वासावा म्हणून कायदेशीर तरतुदी करण्याची आवश्यकता सर्व पातळीवर प्रतिपादन करण्यात येत होती. विद्यालयीन शिक्षकांच्या सेवाशर्ती द्या 'स्कूल कोड' ने व महाविद्यालयीन शिक्षकांच्या सेवाशर्ती या 'कॉलेज कोड' ने नियंत्रित होतात. पण या नियमांना कायद्याचा दर्जा नसतो व त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणून कायदा करून सेवेची सुरक्षितता दिली जावी, अशी महाविद्यालयीन शिक्षकांची मागणी होती.

दिनांक २३ एप्रिल १९७७ रोजी माननीय मुख्यमंत्री श्री.बी.वसंतदादा पाटील व माननीय शिक्षणमंत्री श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्याशी शिक्षक प्रतिनिधींची जी चर्चा झाली व त्यानंतर जे मतैक्य नोंदविल्या गेले त्याच्या परिच्छेद ३ मध्ये असे म्हटले आहे :-

3 "Retrenchment Cases of 1975 :

It was noted that the main reason why these cases (of 116 retrenched teachers) have remained pending is that there is no legally constituted machinery to redress the grievances of the teaching and non-teaching staff of non-government affiliated Colleges regarding their service conditions. It was agreed that this lacuna will be removed by a suitable amendment of the University Acts. The Chief Minister however, observed that while undertaking this amendment, it ought to be ensured that the legal process does not become lengthy and dilatory and that the cases of disputes are settled promptly and, in any case, within a period of 2 months. The details of the amendment will be speedily worked out¹

अनेक दिवस अशी प्रकरणे पडून राहिल्यामुळे होणाऱ्या अपेप्या टळाव्यात म्हणून अशा प्रकरणांचा २ महिन्याच्या आंत निकाल लागला पाहिजे अशी कायदेशीर तरतुद टाकू असे स्वतः मा. मुख्यमंत्र्यांनी आपणहून सुचिविले होते. ठरल्याप्रमाणे विद्यापीठ कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयक महाराष्ट्र शासनाने गेल्या आठवड्यांत विधान सभेमध्ये सादर केले आहे. (१९७७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३४) यावदल शिक्षकांच्या वर्तीने आम्ही शासनाचे आभार मानतो.

प्रत्यक्ष या विधेयकाचा मसुदा पाहिल्यानंतर या सर्व तरतुदी लागू करण्याचा मूळ हेतुच नष्ट करणारी एक लहानशी तरतुद या विधेयकामध्ये टाकण्यात आलेली आहे. ती शासनाच्या व समाजाच्या निर्दर्शनास आणून देणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटते. विद्यापीठ कायद्यामध्ये करण्यात आलेली ही दुरुस्ती चार कलमांची आहे. पहिले कलम औपचारिक आहे. दुसऱ्या कलमाने विधान विद्यापीठ कायद्यातील ४२ व्या कलमातील २ रा परिच्छेद गाळून टाकण्याची व्यवस्था केलेली आहे. चौथ्या कलमाने विद्यापीठ कायद्यामध्ये ७७

विद्यापीठाने या दोनही शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश (सहपत्र : बारा) निर्गमित केले व उच्च न्यायालयात दाखल केलेले प्रकरण काढून घेणारे पत्र हि (सहपत्र : तेरा) निर्गमित केले. स्थगन प्रस्ताव मांडत असतांना व्यवस्थापन परिषदेप्रमाणे सिनेटची भूमिका सुद्धा नोंदवाढ व्हावी, एवढ्या माफक हेतून मी तो प्रस्ताव मांडला होता कुलगुरु आपल्या दुराग्रह मार्गे घेतील असे मला ठराव मांडतांना वाटले नव्हते. या ठरावाच्या विरोधात मतदान करण्यामुळे न्यायालयाचा अवमान होतो. हे बद्दूधा त्यांच्या लक्षात आले असावे किवा त्यांच्या कोणी सहकाऱ्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले असावे. परिणामी विद्यापीठाची बेअबू होण्याचा कटू प्रसंग टळला हे चांगलेच झाले.

- बी.टी.देशमुख.

अ आणि व अशी दोन जादाची कलमे जोडली आहेत.

या दुरुस्तीच्या तिसऱ्या कलमाने विद्यापीठ कायद्याच्या कलम ४२ च्या पुढे ४२ अ ते ४२ ह अशी आठ कलमे जोडलेली आहेत. कलम ४२ अ अन्वये एक न्यायाधिकरण नेमण्याची तरतुद करण्यांत आलेली आहे. हे न्यायाधिकरण एका व्यक्तीचे असेल. या व्यक्तीची नेमणूक विद्यापीठाशी सल्लामसलत करून राज्यसरकार करील व "महाविद्यालयीन न्यायाधिकरण" (College Tribunal) या नावाने ते ओळखले जाईल. एखाद्या शिक्षकाला किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त करण्यांत आले असेल, बडतर्फ किंवा कमी करण्यांत आले असेल किंवा त्याला पदावनत करण्यांत आले असेल, तर त्याला या न्यायाधिकरणाकडे अपील करता येईल.

न्यायाधिकरण भुषविष्ण्यासाठी नेमणूक होणारी व्यक्ती काय पात्रतेची असावी हे सुद्धा कलम ४२ (अ) (३) मध्ये नमूद केलेले आहे. हा परिच्छेद जसाच्या तसा पुढे देत आहोत.

" ३) A person shall not be qualified for appointment as a Presiding officer of a tribunal unless-

सहपत्र : बारा

अमरावती विद्यापीठ, अमरावती

कार्यालयीन आदेश

क्र. अवि/आस्था/१/१०३/A-२४९४/९६ :

दिनांक १४.११.१९९६

संदर्भ :- १) कार्यालयीन आदेश क्र. अवि/आस्था/१/१०३/ए-२२५९/९५ दिनांक ३ नोव्हेंबर १९९५.

२) कार्यालयीन आदेश क्र. अवि/आस्था/१/१०३/ए-८५३/९६ दिनांक ३०.४.१९९६.

३) महाविद्यालयीन न्यायाधिकरण अपील क्र. ए-२/९६ व क्र. ए-४/९६ दिनांक ८.१०.१९९६ चा निर्णय.

विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाने अपील क्र. ए-२/९६ आणि ए-४/९६ मध्ये दिनांक ८.१०.१६ रोजी दिलेल्या निर्णयानुसार संदर्भ क्रमांक १ वरील कार्यालयीन आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेले आणि संदर्भ क्र. २ वरील कार्यालयीन आदेशानुसार दिनांक ३०.४.९६ ला सेवामुक्त करण्यात आलेले संगणकशास्त्र विभागातील खालील २ अधिव्याख्यात्यांच्या सेवामुक्तीचे कार्यालयीन आदेश पीठासन अधिकाऱ्यांच्या दिनांक ८.१०.१६ च्या आदेशानुसार या आदेशान्वये मार्गे घेण्यात येत असून त्यांना अधिव्याख्याता चे पदावर पूर्ववत कामावर घेण्यात येत आहे. त्यांनी त्वारीत कामावर रुजू व्हावे.

१) श्री. सुशिलकुमार रमेशपंत काळमेघ

२) कु. स्वाती मांडले

स्वा/- कुलसचिव

अमरावती विद्यापीठ

प्रतिलिपी :-

१) सचिव, महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ २) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पूणे. ३)

४) वित्त व लेखा अधिकारी, अमरावती विद्यापीठ, अमरावती. ५)

प्रमुख, संगणक केंद्र प्रमुख, अमरावती विद्यापीठ ६) विभाग प्रमुख, संगणकशास्त्र विभाग, अमरावती विद्यापीठ ७) श्री. सुशिलकुमार रमेशपंत काळमेघ, अमरावती

८) कु. स्वाती मांडले, अमरावती ९) सामान्य प्रशासन विभाग अ) वैयक्तीक नस्ती व) अभिलेख लिपीक क) वेतन शाखा

- उपकुलसचिव (प्रशासन)- अमरावती विद्यापीठ

a) he is holding or has held a judicial office not lower in rank than that of District judge

(b) he has practised as an advocate for not less than ten years.

(c) he is holding or has held an office not lower in rank than that of Deputy Secretary to Government, Deputy Commissioner of labour or Joint Director of Education in the state or.

(d) he is or has been a principal of an affiliated College or Recognised institution for not less than five year"

वर उधृत केलेल्या कलम ४२ अ च्या तिसऱ्या परिच्छेद (बी), (सी) आणि (डी) मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीमुळे या सान्या दुरुस्ती विधेयकाच्या हेतूवर पाणी फिरवले असून सारे शेत कुंपणानेच खावून टाकावे तसे हे सारे विधेयक या तीन बारक्या उपपरिच्छेदांनी उधवस्त केले आहे. व म्हणून ते गाळून टाकण्यांत यावेत अशी आम्ही विनंती करतो.

कलम ४२ अ च्या परिच्छेद ३ मधील उपपरिच्छेद (बी), (सी), (डी) कां म्हणून गाळावे?

१) महाराष्ट्रातील महाविद्यालयातून काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता अशा प्रकारचे न्यायाधिकरण प्रथमच प्रस्थापित होत आहे. तेव्हा ती जागा भूषविणारी व्यक्ती न्यायदानाच्या कामाशी न्यायिक पद (Judicial office) धारणेच्या नात्याने संवंधित अशीच असावी हेच तर्कशुद्ध व सुसंगत होय. कोणत्याही परिस्थितीत ९० वर्षांचा वकिलीच्या व्यवसायाचा अनुभव असलेला इसम किंवा ५ वर्षे प्राचार्यपदाचा अनुभव असलेला इसम किंवा जेष्ठ अधिकारी यांची तुलना "जिल्हा न्यायाधिशापेक्षा कमी दर्जाचे नाही" असे न्यायिक पद भूषविलेल्या किंवा भूषवित असलेल्या न्यायाधिशाशी होवू शकत नाही.

२) याच विधेयकातील कलम ४२ क मध्ये "या न्यायाधिकरणाला १९०८ च्या सिडिल प्रेसिजर कोडप्रमाणे न्यायालयाला जसे अधिकार असतात तसे अधिकार राहतील." अशी तरतुद केली आहे. इतकेच नव्हे तर आपली कार्यपद्धती ठरविण्याचा अधिकार सुद्धा या न्यायाधिकरणालाच देण्यांत आला आहे. विधेयकातील कलम ४२ ई मध्ये "या न्यायाधिकरणांनी अपीलावर दिलेले निकाल अंतिम असतील व त्या निकालाच्या वावतीत दुसऱ्या कोणत्याही न्यायालयांतच अपील किंवा अन्य कारवाई करता येणार नाही" अशी तरतुद केलेली आहे. या तरतुदीमुळे तर हे पद भूषविणारी व्यक्ती ही न्यायदानाच्या कामकाजाशी न्यायधीश या नात्याने संवंधित असलेली असावी. निःपक्षपातीपणे काम करू शकणारी असावी. वकील प्राचार्य किंवा जेष्ठ अधिकारी यांना हे पद धारण करण्यास पात्र ठरविणे हे न्यायाधिकरणाच्या संकल्पनेशी संपूर्णपणे विसंगत होय.

३) एखादा शिक्षक आपले काम नीट करीत नसेल, त्याच्या हातून गैरवतणूक घडलेली असेल, आपले काम करण्यास तो सक्षम नसेल तर ते चौकशीअंती योग्य आहे असे ठरविण्याचा अधिकार जसा या न्यायाधिकरणाला आहे तसेच संचालक मंडळाला सुद्धा दोषी ठरविण्याचा अधिकार त्याला आहे. तसेच अपील दाखल झाल्यापासून तीन महिन्याच्या आंत त्याने प्रकरण निकालात काढले पाहिजे असे बंधनसुद्धा घालून देण्यात आलेले आहे. अशा स्थितीत न्यायदानाच्या कामाचा उरक असलेला निःपक्षपाती इसम तेथे असावा हेच उचित होय.

४) आजही महाराष्ट्रातील विद्यार्पीठामध्ये ज्या तरतुदी अस्तित्वात आहेत, त्यानुसार अनेक ठिकाणी हे काम न्यायाधिशपद भूषविलेल्या व्यक्तीकडे असलेले बहुशः दिसून येईल. शिवाजी विद्यार्पीठातील शिक्षकांच्या सेवामुक्ती बाबतच्या नियमामध्ये म्हटलेले आहे.

"In such a case the teacher concerned shall be given in writing a statement of the charges made against him and then the enquiry will be made by a committee which shall consist of - 1) Nominee of the teacher 2) Nominee of the institution and 3) Nominee of the University not connected with any of its bodies and preferably a retired member of the judiciary of the status of a district judge" (Statute 177-(8) of Shivaji University, Kolhapur)

मराठवाड्यामध्ये विद्यार्पीठाचा प्रतिनिधी हा शक्यतोवर उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाच्या पात्रतेचा असावा असे म्हटले आहे. नागपूर विद्यार्पीठामध्ये शिक्षक तक्रार निवारण समितीचे अध्यक्षपद आजही उच्च न्यायालयाचे एक सन्माननीय सेवानिवृत्त न्यायाधीश भूषवित आहेत. अशा

परिस्थितीत कायद्याने न्यायाधिकरण निर्माण होत असतांना मात्र "जिल्हा न्यायाधिशापेक्षा कनिष्ठ नाही असे न्यायीक पद धारण केलेल्या किंवा करीत असलेल्या व्यक्तीच्या" वरोवरीत वकील, जेष्ठ अधिकारी व प्राचार्य यांनाही आणुन वसविणाऱ्या या तरतुदीमुळे शिक्षकांना जवरदस्त धक्का वसला असल्यास व त्याच्यामध्ये खळवळ उडालेली असल्यास नवल नाही.

५) इतरत्र संवंध देशभर यावाबत जे कायदे केले जात आहेत त्याकडे नजर टाकल्यास हे सहज लक्षांत येते की हे काम निवृत्त किंवा पदासीन न्यायाधिशांच्याकडे वहुधा सोपविले जाते. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये विद्यालयातून काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवाशर्ती विषयीचा जो कायदा संसदेने १९७३ मध्ये केला त्याच्या कलम ११ मध्ये असे म्हटले आहे की :-

"Tribunal - (1) The Administrator shall by notification constitute a tribunal to be known as the "Delhi School Tribunal" Consisting of one person.

Provided that no person shall be so appointed unless he has held office as a District Judge or any equivalent judicial office" (Sub section (1) of section 11 of Delhi School Education Act of 1973 Act. No. 18 of 1973)

६) खुद महाराष्ट्र शासनानेसुद्धा हे तत्त्व अनेकदा मान्य केल्याचे उल्लेख कागदोपत्री नमूद असलेले दिसून येतात. १९७४ च्या सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या वर्तीने मा. शिक्षण मंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र शिक्षण कायद्याचे जे विधेयक (L.C. Bill No. XII of 1974) सादर केले होते त्याच्या कलम ११४ मध्ये म्हटले आहे :-

"114 (1) The Director shall by notification in the official Gazette, constitute a Tribunal to be known as the "School Tribunal" consisting of one person,

provided that no person shall be so appointed unless he has held office not below the rank of civil judge (Senior Division) or any equivalent or higher judicial office"

हे विधेयक नंतर मागे घेण्यात आले हा भाग वेगळा. अशा स्थितीत महाविद्यालयीन शिक्षकांसाठी न्यायाधिकरण उपलब्ध करून देणारे विधेयक मांडतांना न्यायाधिशांच्या पंगतीला वकील आणि पक्षकार मंडळी वसलेली पाहून महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले तर त्यावदल त्यांना दोष देता येणार नाही.

७) फार जास्त माणसांची गरज आहे व तेवढ्या प्रमाणांत न्यायाधीश उपलब्ध होणार नाहीत म्हणून इतरांना न्यायाधिशांच्या रांगेत नेऊन वसवावे लागले असेल असे म्हणावे तर तसेही नाही. कारण सुरुवातीला संवंध महाराष्ट्रामध्ये अशी ५ न्यायाधिकरणे स्थापन केली जाणार आहेत. (see para 1 of the Financial Memorandum attached to the Bill) म्हणजे संवंध महाराष्ट्रामध्ये जिल्हा न्यायाधिशापेक्षा कनिष्ठ नव्हे असे न्यायीक पद भूषविणारी किंवा भूषविलेली ५ माणसे सुद्धा या कामासाठी मिळणार नाहीत असे मानणे व तसे मानून पुढे चालणे चूक होईल.

प्रत्येक व्यवसायाचे काही स्थायीभाव असतात. न्यायाधीश तो कुणीही नेमलेला असो. वस्तुस्थिती व कायदा यांच्याशी इमानदार राहून तो कार्य करतो. वकील पक्षकाराशी, प्राचार्य व्यवस्थापकाशी व जेष्ठ सनदी नोकर शासनाशी प्रामाणिक राहून कार्य करतात. ढोवळ मानाने हे स्थिर झालेले स्थायीभाव आहेत. यांत काही चूक आहे असे नाही किंवा याला अपवाद नसतील असेही म्हणण्याचे कारण नाही. सामान्य नियमांची बांधणी होत असतांना ती अपवादांच्या आधारावर होवू नये अशी शासनाला आग्रहाची विनंती आहे.

माननीय मुख्यमंत्री श्री.वसंतदादा पाटील व मा. शिक्षणमंत्री श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी ज्या आस्थेने व कलकलीने महाविद्यालयीन शिक्षकांशी वोलणी केलीत त्यामुळे शिक्षकांच्या मनामध्ये चर्चा व विचार विनियमाने आपल्याला शासनाकडून योग्य तो न्याय मिळू शकतो ही भावना निर्माण झाली होती. ३० जूनच्या आंत या साच्या प्रश्नांचे निकाल लागतील अशी लेखी आशासनांची पूर्ती ३० जुलै येऊन ठेपला तरी होवू न शकल्यामुळे ही भावना आट चालली असून मने क्षुध्य होत आहेत. अशा स्थितीत आलेल्या या न्यायाधिकरणांच्या विद्यार्पीठ दुरुस्ती विधेयकातील या पात्रतेच्या विसंगत अटीमुळे निर्माण झालेले दूषित वातावरण (कलम ४२ (अ) च्या परिच्छेद ३ मधील उपपरिच्छेद (बी) (सी) (डी) व वगळून संपुष्टात आणावे अशी आम्ही मा. मुख्यमंत्र्यांना व शिक्षणमंत्र्यांना विनंती करतो.

भा. तु. देशमुख
दिनांक २५.७.७७
अध्यक्ष, नागपूर विद्यार्पीठ शिक्षक संघ

MINUTES

**of the General Body Meeting of
NAGPUR UNIVERSITY TEACHERS'ASSOCIATION
held at 12.00 noon on
SUNDAY, the 24th November, 1996 at
S. S. N. J. Mahavidyalaya, Deoli
Dist. Wardha.**

The General Body of NUTA met in the hall of S. S. N. J. Mahavidyalaya, Deoli Dist. Wardha. at 12 noon on SUNDAY, the 24th November, 1996. Prof. B. T. Deshmukh, President was in the chair. The membership numbers of the members present at the meeting are as follows :-

0044, 0048, 0060, 0064, 0071, 0072, 0090, 0091, 0096, 0111, 0129, 0137, 0153, 0166, 0172, 0181, 0259, 0311, 0312, 0313, 0314, 0318, 0319, 0322, 0380, 0388, 0389, 0496, 0509, 0525, 0547, 0555, 0557, 0606, 0607, 0661, 0662, 0738, 0786, 0787, 0807, 0904, 0992, 1000, 1055, 1113, 1136, 1161, 1177, 1231, 1235, 1358, 1360, 1362, 1382, 1383, 1527, 1629, 1631, 1651, 1654, 1674, 1713, 1972, 2038, 2090, 2100, 2102, 2148, 2154, 2327, 2353, 2375, 2443, 2603, 2716, 2729, 2819, 2895, 2933, 2976, 2991, 3071, 3121, 3189, 3231, 3299, 3375.

ITEM NO. 203 :

CONFIRMATION OF MINUTES :

CONFIRMED the minutes of the General Body meeting of Nagpur University Teachers' Association held at 12.00 noon on Sunday, the 10th March 1996, Bharatiya Mahavidyalaya, Amravati.

Note :- copy of the minutes was circulated on page no. 115 of 1996 NUTA Bulletin.

विषय क्रमांक २०३ अ :

प्रा.अरुण वडीतवार यांचे दुःखद निधनाबदल शोकप्रस्ताव :

प्रा.अरुण वडीतवार यांचे दुःखद निधनाबदल प्रा. एम.एन.अंधारे

सहपत्र : तेरा

अमरावती विद्यापीठ, अमरावती- ४४४ ६०२
(महाराष्ट्र)

दुर्घटनी : ६६२३५८, ६६२४९ तार : अमुनि फॅक्स : ०७२९-६६२९३५

संदर्भ क्र. अवि/१/विधी/अ-२४९४/९६,
दि. १४.११.९६

प्रति,

ऑड. ए.पी.देशपांडे,
धंतोली, नागपूर.

विषय :- दि. २४.११.९६ ला उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दावावाबत.

महोदय,

विद्यापीठ आणि महाविद्यालय न्यायाधिकरणाने अपील क्र. २/९६ आणि ४/९६ मध्ये दिनांक ८.१०.९६ रोजी दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात उच्च न्यायालयात दि. २४.१०.९६ ला दाखल करण्यात आलेला दावा मागे घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे. या संदर्भात आपाणास विनंती करण्यात येते की, सदर दावा उच्च न्यायालयातून काढून घेण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी ही विनंती.

आपला,
स्वा/- कुलसचिव,
अमरावती विद्यापीठ

यांनी मांडलेला पुढील शोकप्रस्ताव सम्मत करण्यात आला :-

नेवजावाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपूरी जि. चंद्रपूर येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक अरुण वडीतवार यांचे दि. २७.१०.९९६ ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या रसायनशास्त्र शिकविण्याच्या शैलीमुळे व शांत स्वभावामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय होते. प्रा.वडीतवार हे नुटाचे सक्रिय कार्यकर्ते होते व कॉलेज युनिट 'नुटा' चे सचिव होते. प्रा.वडीतवार यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटूंबीयांवर दुःखद प्रसंग आला आहे. त्यांच्या दुःखात ही सभा सहभागी असून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत आहे. ईश्वर त्यांच्या कुटूंबीयांना झालेले दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.

विषय क्रमांक २०३ ब :

प्रा. अनंत गाडगीळ यांचे दुःखद निधनाबदल शोकप्रस्ताव :

प्रा. अनंत गाडगीळ यांचे दुःखद निधनाबदल प्रा. एकनाथ कठाळे यांनी मांडलेला पुढील शोकप्रस्ताव सम्मत करण्यात आला :-

नागपूर येथील एस.एफ.एस. महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक व नुटाचे माजी सहसचिव प्राध्यापक अनंत गाडगीळ यांचे दि. २९.१०.९९६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाबदल नुटाची ही आमसभा तीव्र दुःख व्यक्त करीत आहे.

विषय क्रमांक २०३ क :

प्रा. ए.एस. कदम यांचे दुःखद निधनाबदल शोकप्रस्ताव :

प्रा. ए.एस. कदम यांचे दुःखद निधनाबदल प्रा. डी.डी.सोमाणी यांनी मांडलेला पुढील शोक प्रस्ताव सम्मत करण्यात आला :-

रा.आ.कॉलेज वाशिम येथील प्रंथपाल श्री.अनिल शांताराम कदम यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. ८.३.९६ ला आकस्मिक निधन झाले. श्री कदम हे नुटाचे आजीव सदस्य होते. मृत्युवेळी त्यांचे वय ४८ वर्षांचे होते त्यांच्या निधनाने त्यांचे कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात नुटाची ही आमसभा सहभागी आहे. ईश्वर मृत्युसास शांती देवो अशी प्रार्थना ही सभा करीत आहे.

शोक प्रस्ताव मांडणाऱ्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षांनी सुधा आपल्या भावना व्यक्त केल्या. सभेने दोन मिनीटे स्तूप्य उभे राहून दिवंगत सदस्यांना आपली आदरांजली वाहिली. सम्मत केलेल्या शोकप्रस्तावाची प्रत संघटनेच्या वतीने सचिव शोकाकूल कूटूंबियांकडे पाठवितील असे अध्यक्षांनी सांगितले.

महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकांना रजा प्रवास

सवलत लागू करणे

महाराष्ट्र विधानपरिषद : : दुसरे अधिवेशन १९९६ मंगळवार, दिनांक ६ ऑगस्ट १९९६

रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकीत प्रश्नोत्तराच्या दुसऱ्या यादीतील प्रश्न क्र. (१) ७६३३

(१) ७६३३ (१४.३.९६) सर्वश्री.बी.टी.देशमुख, व्ही.यु.डायग्वाणे, पी.जी.दस्तुरकर, जयवंत ठाकरे, सुरेश पाटील : तारांकीत प्रश्न क्रमांक ४५२८ ला दिनांक १३ डिसेंबर १९९५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(२) महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षक व कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत लागू करण्याच्या विचाराधीन वाबीवरील शासनाचा विचार पूर्ण झालेला आहे काय;

(३) विचार पूर्ण झालेला असल्यास यावावत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे;

(४) अद्यापही विचार पूर्ण झालेला नसल्यास यावावत होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत?

श्री.दत्ता राणे (९.५.९६) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) ही वाब अद्यापही शासनाच्या विचाराधीन आहे.

ITEM NO. 204 :**APPROVAL TO THE AUDITED STATEMENT.**

Considered and Approved the Audited Balance Sheet and Income and Expenditure Account of the Association for the year ended on 31st March, 1996

Notes : (i) The copy of the Audited Balance sheet and Income and Expenditure Account of the Association for the said Financial year was circulated on page 132 of 1996 NUTA Bulletin.

(ii) The Audited Balance sheet and Income and Expenditure Account were placed before the General Body by Prof. S.A.Tiwari, Treasurer, on behalf of the Executive Committee.

ITEM NO. 205 :**STATEMENT ON FIXED SECURITIES POSITION :**

Noted the Statement no.7 showing the position of the Fixed Securities of the Association as on 31st March 1996.

Note : statement no.7 regarding the fixed securities of the association as on 31st March 1996. was circulated on page 127 of 1996 NUTA Bulletin.

विषय क्रमांक : २०६
वर्गातील विद्यार्थी संख्येमध्ये वाढ

कार्यकारी मंडळाच्या वतीने प्रा.एकनाथ कठाळे यांनी मांडलेला पुढील प्रस्ताव मान्य करण्यात आला :-

“१९ जून १९९५ च्या शासन निर्णयाने वर्ग तुकडीतील विद्यार्थ्याच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करणारे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यावर नुटाच्या आमसभेने रविवार, दिनांक १५ ऑक्टोबर १९९५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये विषय क्रमांक १८५ अन्वये पुढील प्रमाणे ठराव मंजूर केला होता :-

सर्व स्तरावरील शिक्षकांना “रजा प्रवास सवलत”**लागू करताना भेदभावपूर्ण दिलेली वागणूक**

महाराष्ट्र विधानपरिषद : : तिसरे अधिवेशन १९९५
बुधवार, दिनांक १३ डिसेंबर १९९५

(१५) ४५२८ सर्वश्री.वी.टी.देशमुख, व्ही.यु.डायग्व्हाणे, पी.जी.दस्तुरकर, जयवंत ठाकरे, सुरेश पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १३७२ ला दिनांक ९ ऑगस्ट १९९५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

१. खाजगी माध्यमिक शाळातील कर्मचाऱ्यांना रजाप्रवास सवलत लागू करण्याचा जो निर्णय शासनाने घेतला आहे त्यावाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत काय व केंद्र?

२. तसेच महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षक व कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत लागू करण्याच्या विचाराधीन वाबीवरील शासनाचा विचार पूर्ण झालेला आहे काय?

३. असल्यास यावाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे?

४. अद्यापहि विचार पूर्ण झालेला नसल्यास यावाबत होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. सुधीर जोशी : १) नाही.

(२). नाही.

३) व ४) चार वर्षांनुन एकदा महाराष्ट्रात कोठेही जाण्यासाठी रजाप्रवास सवलत अकृषी विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्याच्या संदर्भात अधिक तपासणी करण्यात येत आहे.

“ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या दिनांक १९ जून १९९५ च्या एका शासननिर्णयाने कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेतील वर्ग तुकडीतील विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ करणारे आदेश निर्गमित केले आहेत;

आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र प्राध्यापक संघ यांच्यामध्ये सर्व विद्यापीठांच्या मा. कुलगुरुंच्या उपस्थितीमध्ये व मा. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, दिनांक १५ जुलै १९७७ रोजी, झालेल्या बैठकीमध्ये उभयपक्षी स्वाक्षरीत झालेल्या मतैक्यपत्रामध्ये स्पष्टपणे पुढील प्रमाणे मतैक्याचा मुद्दा नमूद आहे :-

“Consensus No. 2 : Consensus reached in the discussion of the representatives of the Maharashtra Federation of University and College Teachers' Organisations with the Chief Minister of Maharashtra on 4th June, 1977 and subsequent meeting held on 8th July 1977.

Following were present on 4th June, 1977.

On Behalf of Government 1) Chief Minister in the Chair, 2) Minister for Education, 3) Minister of State for Education, 4) Secretary, Education and Youth Service Department, 5) Director of Higher Education and Youth Service Department, 6) Director of Higher Education, Maharashtra State Pune, 7) Deputy Secretary, Education and Youth Services Department.

Vice Chancellors Shri. D.Y. Gohokar, V.C. Nagpur University, Shri. D.A.Dabholkar, V.C. Poona University Shri. P.G.Patil, V.C. Shivaji University, Smt. Madhuriben Shah, V.C. S.N.D.T. Women University, Shri. Ram Joshi V.C. Bombay University.

On Behalf of M.F.U.C.T.O. 1. Shri. L.B. Keny President, & other Executive Committee Members 2. The discussions mainly centred round the four points and the detailed issues relating thereto, mentioned in the note circulated by the Education and Youth Service Department. While, pending further consideration of some of the aspects relating thereto, full consensus could not be reached on the point relating to "Work Load" consensus was reached on the remaining three points, namely "Size of a Class", "Vacation" and "Remuneration for Examination Work" and the same has been recorded below.

SIZE OF A CLASS : The existing stipulation of different Universities in regard to the maximum strength of students in a class (upto the first degree level) were noted. It

**Correction in
the copy of the Minutes
of the General Body Meeting of NUTA
No.CIM/1 Dated 1.12.1996**

copy of the Minutes of the General Body Meeting of NAGPUR UNIVERSITY TEACHERS'ASSOCIATION held at 12.00 noon on SUNDAY, the 24th November,1996 at S. S. N. J. Mahavidyalaya, Deoli Dist. Wardha. is circulated in this NUTA Bulletin. If you propose to suggest any Correction to the Minutes it may be pointed out to the Secretary (Prof.E.H.Kathale, Secretary, NUTA, N-162 Reshim Bagh, Nagpur-440 009.) by letter within 10 days from the date of posting of this Bulletin.

It will not be possible for the Corrections received after the due date to be included in the List of Corrections for consideration.

Please send one copy of your amendment to Prof. B.T.Deshmukh, President NUTA, 3 Subodh Colony, Near Vidarbha Mahavidyalaya, Amravati-444 604.

- E.H.Kathale, Secretary, NUTA

was agreed in principle that a class of a large size, with more than 100 students, was not conducive to attainment of higher academic standards and that the size of a class will have to be progressively reduced to 60 students so as to improve the student-teacher ratio. As a first step towards the attainment of this ideal, it was agreed that the maximum strength of students in a class upto the first degree level of the new three-year degree course in college affiliated to the Bombay, Poona, Shivaji and S.N.D.T. Women's Universities should be 100 students, the University authorities may, however, in their discretion authorise the heads of Colleges to exceed this limit of 100 students by 10% (i.e. upto 110 students in a class). In exceptional cases, where there are compelling circumstances, the University authorities may permit admission of a few more students (in any case not more than five) in a class even in excess of 110.

So far as the Marathwada and Nagpur Universities are concerned, it was agreed that the status quo should be maintained (i.e. the maximum size of a class shall be 80 students with powers to the University authorities to allow, in their discretion, admission of students in excess of this limit)"

आणि; ज्याअर्थी नागपूर विद्यापीठाच्या अध्यादेश क्रमांक २० मध्ये (जो अमरावती विद्यापीठाला सुद्धा लागू आहे.) पुढील तरतुद स्पष्टपणे नमूद आहे :-

" Faculties of Arts, Social Sciences, Science and Commerce, the size of the theory class shall be increased to such extent that lectures shall be delivered to 80 students at a time with a provision for an extra of ten percent for leaving

off during the course of this session".

आणि; ज्याअर्थी १९ जून १९९५ च्या शासननिर्णयातील तरतुदी केवळ मतैक्यपत्राच्या विरुद्ध आहे असेच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापिठात अस्तित्वात असलेल्या अध्यादेशाचा सुद्धा भंग करणाऱ्या आहेत, इतकेच नव्हे तर विदर्भात अस्तित्वात असलेल्या वर्ग खोल्यांचा आकार लक्षात न घेता विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यामधून कोंबण्याचा हा प्रकार संपूर्णपणे अशैक्षणिक आहे. वर्गातील विद्यार्थी संख्येवावत राष्ट्राच्या व महाराष्ट्राच्या पातळीवर स्पीर झालेल्या विचारांचा उघडउघड अधिक्षेप या शासननिर्णयाने केला आहे.

त्याअर्थी हे सभागृह हा शासननिर्णय तत्परतेने मागे घेण्यात यावा अशी मागणी करीत आहे."

आमसभेने मंजूर केलेल्या या ठरावाची प्रत शासनाला पाठविण्यात आली होती. त्यानंतर शासनाने २२ फेब्रुवारी १९९६ रोजीच्या शासन निर्णयाने परस्पर विरोधी आदेश निर्गमित केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. "प्रत्येक वर्गासाठी/अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने परिनियम अध्यादेश व इतर कायदेशीर पद्धतीने विद्यार्थी संख्या यापूर्वीच ठरविलेली आहे. त्यात वरील शासन निर्णयानुसार कोणताही बदल करण्यात आलेला नाही." असे एका बाजूला म्हणावयाचे व दुसऱ्या बाजूला त्याच शासननिर्णयामध्ये " दुसऱ्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची एकत्रित संख्या १२९ झाल्यावरच त्या विद्याशाखेसाठी दुसऱ्या तुकडीला अनुदान अनुज्ञेय आहे. १२९ पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास त्या विद्याशाखेसाठी दुसऱ्या तुकडीला अनुदान अनुज्ञेय होणार नाही." असे नमूद करावयाचे हे अत्यंत विसंगत व परस्पर विरोधी आहे, हे नमूद करणे या सभेला आवश्यक वाटते. प्रत्यक्ष वर्गाचे संचालन करण्यासाठी परिनियम किंवा अध्यादेशाने ठरवून दिलेली विद्यार्थी संख्या अमलात आणावयाची परंतु अनुदान देतांना मात्र जास्त विद्यार्थ्यांची संख्या मोजायची हा प्रकार शासनाशी झालेल्या मतैक्यपत्राच्या सरळ सरळ विरोधात तर आहेच पण कोणतेही कारण नसतांना

Teachers in Non-Agricultural Universities affiliated Colleges, Government Institutes of Science/ Management Studies/Social Science.

Revision of pay scales of teachers and other measures for maintenance of standards in higher education.

GOVERNMENT OF MAHARASHTRA

Higher & Technical Education & Employment Department

Resolution No. NGC 1294/10197/(2854)/UNI-4, Mantralaya Annexe, Bombay-400 032.

Date the 7th July, 1994.

Read :- 1) Government Resolution, Education & Employment Department No. NGC 1289/(1224)/UNI-4, dated 27.2.89. 2) D.O. Letter No. F. 1-6/90/(ASC+ER), dated the 25th April 94 from Dr. P.H.S. Rao, Joint Secretary, University Grants Commission, New Delhi.

Resolution :- The Government of Maharashtra, after careful consideration, have adopted the Government of India's package scheme, 1986 for maintenance of standards in Higher Education and revised the pay scales of teachers in non-agricultural Universities and affiliated Colleges, Government Institutes of Science/Management Studies/Social Science, vide Government Resolution dated 27th February, 1989. According to para 12 and 13 of the abovementioned Government Resolution, every lecturer/Assistant Librarian /Librarian/instructor of Physical Education/Assistant Director of Physical Education, Who have completed 8/16 years of service after regular appointment should participate in two refresher courses/summer institutes, each of approximately 4 week's duration, respectively for placement in the Senior Scale/Selection Grade.

2. The University Grants Commission, vide their D.O. Letter, dated the 25th April, 1994, has now decided that the lecturers who were in service before 1.1.89 and who are eligible for placement in the Senior Scale/Selection Grade/Reader in accordance with the provisions of the scheme may be placed accordingly, by re-

laxing the above requirements, provided that such lecturers participate in Refresher Courses/Summer Institutes upto 31.12.1995.

3. The State Government, after examining the above issue in the light of University grants Commission's directions on this subject, have decided to adopt aforesaid U.G.C. pattern and give the same treatment to the lecturers who were in the service before 1.1.89 in Non- Agricultural Universities, Government and Non-Government affiliated Colleges, Government Institutes of Science/Management Studies/Social Science, in the State.

4. All Non-Agricultural Universities and affiliated Colleges/Government Institutes of Sciences/Management Studies/Social Science should note the above clarification carefully while giving placement in the Sr.Scale/Selection Grade to the abovementioned lecturers.

By order and in the name of the Governor of Maharashtra.

Sd/- (M.N.Kamble)
Under Secretary to the Government of Maharashtra.

सर्व बाजूंनी मान्य केलेली व १९७७ पासून अस्तित्वात असलेली व्यवस्था एकाएकी मोडून काढण्याची अकारण कुरापत काढणाऱ्या १९ जून १९९५ च्या निर्णयावरोवरच २२ फेब्रुवारी १९९६ चा हा निर्णय तावडतोव मागे घेण्यात यावा अशी विनंती ही सभा शासनास करीत आहे.”

नोटस् :- (१) महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचा दिनांक २२ फेब्रुवारी १९९६ चा शासननिर्णय १९९६ च्या नुटा बुलेटीनच्या पृष्ठ १२६ वर प्रसूत करण्यात आला होता..

विषय क्रमांक २०७ :

प्रात्यक्षिकांच्या बँचमधील विद्यार्थी

संख्येचे निकष :

कार्यकारी मंडळाच्या वतीने प्रा.एस.ए.तिवारी यांनी मांडलेला पुढील प्रस्ताव मान्य करण्यात आला :-

“अकृपि विद्यापीठांशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये वी.एस.सी. भाग १ ते ३ या वर्गाच्या विज्ञान विषयाचा कार्यभार अनुदान निर्धारण.” या विषयावर शासनाने दिनांक २२ मे, १९९६. रोजी काढलेल्या शासन निर्णय क्रमांक : युएसजी-१९९६/३४२४/(प्र.क्र.४०९९)-विशि-४ या शासननिर्णयाचे काळजी पूर्वक अवलोकन केले असता तो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यावावतीत वारंवार दिलेल्या आदेशांचा जाणून बुजून अधिक्षेप करणारा आहे असे स्पष्टपणे दिसून येते . एका बाजूला या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे “कार्यकारी परिषदेने पारीत केलेल्या ठरावानुसार विज्ञान विषयाच्या प्रॅक्टिकल्स करीता १६ विद्यार्थ्यांचा गट मानून कार्यभार निश्चित करावा व त्याप्रमाणे कार्यवाही करावी.” असे नमूद करावयाचे व त्याच शासननिर्णयामध्ये पुढे तावडतोव “सन्माननीय उच्च न्यायालयाने याचिका क्र. १५९८/८३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, शासन असे आदेश देत आहे की, वी.एस.सी. भाग १ ते ३ या वर्गाकरिता असणाऱ्या प्रात्यक्षिकांसाठी १६ ते २० विद्यार्थ्यांची बँच ठेवण्यात यावी” असे करण्यात आलेले विधान असत्य तर आहेच पण सरळ सरळ न्यायालयाचा अवमान करणारे सुद्धा आहे. मा. नागपूर खंडपीठाने १० जानेवारी १९८५ रोजी १९८३ च्या याचिका क्रमांक १५९८ मध्ये दिलेल्या निर्णयाचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यास “१६ ते २० विद्यार्थ्यांची बँच ठेवण्यात यावी” असे त्या निर्णयामध्ये कोठेही म्हटलेले नाही. १६ विद्यार्थ्यांचाच गट प्रात्यक्षिकांसाठी असेल असे या निर्णयात स्पष्टपणे नमूद असून “The Admininistrative officer was duty bound to give effect to the same” असेही याच निर्णयात स्पष्टपणे नमूद आहे. “सन्माननीय उच्च न्यायालयाने याचिका क्र. १५९८/८३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, शासन असे आदेश देत आहे की, वी.एस.सी. भाग १ ते ३ या वर्गाकरिता असणाऱ्या प्रात्यक्षिकांसाठी १६ ते २० विद्यार्थ्यांची बँच ठेवण्यात यावी” हा उल्लेख असत्य व न्यायालयाचा अवमान करणारा असल्यामुळे तो तावडतोव मागे घेण्यात यावा व नागपूर व अमरावती विद्यापीठासाठी ही संख्या १६ असेल या न्यायालयाच्या निर्णयानुसार दुरुस्त आदेश तपतरतेने निर्गमित करावे अशी विनंती ही सभा शासनाला करीत आहे.

नोटस् :- (१) मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका क्र. १५९८/८३ या प्रकरणात १० जानेवारी १९८५ रोजी दिलेला निर्णय यापूर्वीच १९९३ च्या नुटा बुलेटीनच्या पृष्ठ क्र. ३७ वर प्रसूत केला होता.

(२) महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाचा दिनांक २२ मे १९९६ चा शासननिर्णय १९९६ च्या नुटा बुलेटीनच्या पृष्ठ १३४ वर प्रसूत केला होता.

विषय क्रमांक २०८ :

समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना

सोईसुविधांबाबत भेदभावपूर्ण वागणूक

कार्यकारी मंडळाच्या वतीने प्रा.अनिल ढगे यांनी मांडलेला पुढील प्रस्ताव विचारात घेण्यात आला विचारांती अधिक माहिती घेवून निश्चित भूमिका ठरविण्यासाठी कार्यकारी मंडळाकडे हा ठराव परत पाठविण्यात यावा असे ठरले.

“राज्यातील सी.एस.डब्ल्यू., वी.एस.डब्ल्यू., व एम.एस.डब्ल्यू. हे समान अभ्यासक्रम संचालित करणारी काही महाविद्यालये शिक्षण खात्यांतर्गत, तर काही महाविद्यालये समाज कल्याण खात्यांतर्गत असल्यामुळे काही समस्या अनेक वर्षांपासून निर्माण झाल्या आहेत. एकाच विद्यापीठ अधिनियमाने नियमन होणाऱ्या वेगवेगळ्या विद्यापीठाशी ही महाविद्यालये संलग्न आहेत, हे विशेष होय. नागपूरचे मातुसेवा संघ इंस्टीट्यूट ऑफ सोशल वर्क हे महाविद्यालय

शिक्षण खात्याच्या अधिक्षेत्रात तर इतर सर्व समाजकार्य महाविद्यालये समाज कल्याण खात्याच्या अधिक्षेत्रात आहेत. परिणामतः शिक्षण विभागाच्या शासन आवेशाने देण्यात आलेल्या निवृत्तीवेतन व उपदान योजना, स्वग्राम रजा प्रवास सवलत, वैद्यकीय खर्च परतावा योजना इत्यादी सेवाशर्ती मातुसेवा संघ इंस्टीट्यूट ऑफ सोशल वर्क येथील शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू झाल्या असून समाज कल्याण खात्याच्या अधिक्षेत्रातील समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मात्र या सेवाशर्तीपासून वंचित राहीले असून यावावत अक्षम्य भेदभाव होत आहे.

म्हणून नुटाच्या कार्यकारी मंडळाची ही सभा समाज कल्याण खात्याच्या अधिक्षेत्रातील समाजकार्य महाविद्यालये अविलंब शिक्षण खात्याच्या अधिक्षेत्रात सोपवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती संदर्भातील हा भेदभाव कायमस्वरूपी संपुष्टात आणावा अशी महाराष्ट्र शासनाकडे मागणी करीत आहे.”

विषय क्रमांक २०९ :

श्री काळमेघ व क्र. मांडले यांची सेवामुक्ती

कार्यकारी मंडळाच्या वतीने प्रा.एस.वी.चिंचमलातपूरे यांनी मांडलेला प्रस्ताव काही दुरुस्त्यासह पुढील स्वरूपात मान्य करण्यात आला :-

अमरावती विद्यापीठाच्या संगणक विभागात काम करणा-या श्री सुशीलकुमार काळमेघ व क्र. स्वाती च. मांडले या दोन्ही अधिव्याख्यात्यांची निवड विद्यापीठ कायद्याने रचित केलेल्या “नियमित निवड समिती” च्या माध्यमातुन झालेली असताना सुधा त्यांची पुन्हा “स्थानिक निवड समिती” मार्फत निवड करण्यात आली.वस्तुत: नियमित निवड झाली त्यावेळीच परिनियमांनी विहित केलेली पात्रता ते पुर्ण करीत होते. तरीही त्यांना अल्पकालीन नेमणुका देण्यात आल्या. विद्यापीठामध्ये यापूर्वी असा प्रकार कर्धीही घडला नव्हता. महाराष्ट्र शासनाच्या २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद ७ (अ) मध्ये “नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करण्याची दिनांक ३१ मार्च १९९६ ची मुदत या आदेशाद्वारे काढून टाकण्यात येत आहे”. असे स्पष्टपणे नमूद केले असताना सुधा आणि याच शासननिर्णयाच्या परिच्छेद ७ (क) मध्ये “नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण नाही या कारणास्तव अशा अधिव्याख्यात्यांना “सेवेतून कमी करण्यात येवू नये” असे स्पष्टपणे नमूद असताना सुधा मुळात “परिनियमांनी विहित केलेली विधिवत पात्रता” असणा-या या दोन अधिव्याख्यात्यांना देण्यात आलेल्या अल्पकालीन नेमणुकांचे आदेश न वदलविल्यामुळे त्यांना सेवामुक्त व्हावे लागते. वारंवार लक्षात आणून देवून सुधा विद्यापीठ प्रशासनाने अल्पकालीन नेमणुकाच्या जागी नियमित नेमणुकीचे आदेश निर्गमित केले नाहीत. संलग्न महाविद्यालयातून काम करणा-या शेकडो शिक्षकांना २२ डिसेंबर १९९५ च्या शासन निर्णयाच्या ‘नेट/सेट’ च्या परिनियमवाहय अटीमुळे होणा-या/ होवू शकणा-या सेवामुक्ती पासून वाचविणारे आदेश विद्यापीठाने निर्गमीत केलेले असतानाच खुद आपल्याच सेवेतील या दोन अधिव्याख्यात्यांना मात्र या सुविधेपासून वंचित ठेवून विद्यापीठ प्रशासनाने अक्षम्य भेदभाव केलेला आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन न्यायाधिकरणाने या दोन्ही अधिव्याख्यात्यांच्या वाजून निर्णय दिलेला असताना अजूनही त्यांना त्यांच्या पदावर पुर्णनियुक्त न करण्याच्या अमरावती विद्यापीठ प्रशासनाच्या कृती विरुद्ध दि. १४ नोव्हेंबर, १९९६ रोजी झालेल्या अधिसंभेद्या बैठकीमध्ये स्थगन प्रस्तावाव्वारे, त्या प्राध्यापकांना न्याय मिळवून दिला, त्यावहल ही आमसभा अमरावती विद्यापीठाच्या अधिसंभेद्यी आभार व्यक्त करीत आहे.

विषय क्रमांक : २१०

सभा व्यवस्थेबद्दल आभार :

सचिवांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व स्थानिक शाखेच्या इतर प्राध्यापकांनी, जिल्हा नुटाचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांनी, ही सभा यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमावद्दल आणि दिलेल्या सहकार्यवद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार मानले. शेवटी सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानून सभा संपली असे अध्यक्षांनी जाहीर केले.

स्वा / वी.टी.देशमुख
अध्यक्ष

*** *** ***

स्वा / एकनाथ कठाळे
सचिव

**अशासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तुकड्या मंजूर करतांना त्यामधील
विद्यार्थी संख्येबाबत पालावयाचे निकष**

महाराष्ट्र शासन : उच्च व तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभाग
शासन निर्णय क्रमांक-एनजीसी-१०१३/(१९९८)/विशि-३ : मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.
दिनांक १९ जून १९९७.

पहा : १) शासन पत्र शिक्षण व सेवायोजन विभाग क्रमांक- युएसएफ-१०८२ /१२६०३५/(६९३५)/विशि-२ दिनांक २८ नोव्हेंबर १९९४.

२) शासन परिपत्रक, उच्च व तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभाग क्रमांक- एनजीसी- ३५९३/(५७४३)/विशि-२, दिनांक २४ सप्टेंबर १९९३.

३) शिक्षण संचालक (ऊ.शि.) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. एनजीसी-१०१४ /तुकड्या/१-अ, दिनांक ७.२.९५.

प्रास्ताविक :- राज्याचा शैक्षणिक विकास झपाट्याने होत असून प्रतिवर्षी मोठ्या संख्येने नवीन महाविद्यालये सुरु होत असून विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेवून नवीन विषय, नवीन तुकड्या यांना परवानगी देणे भाग पडत आहे. अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी देण्याचा प्रश्न हा जरी प्रथम विद्यार्थीठाच्या कक्षेतील होता, तरी तो अनुदानाशी निगडित असल्यापुढे अशासकीय, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये अतिरिक्त तुकड्या मंजूर करतांना महाविद्यालयांनी खालीलप्रमाणे अटी पूर्ण केल्याची खात्री विद्यार्थीठांनी करणे आवश्यक असल्याचे शासन पत्र, शिक्षण व सेवायोजन विभाग क्र. युएसएफ-१०८२/१२६०३५/(६९३५)/विशि-२ दि. २८ नोव्हेंबर १९९४ अन्वये निर्देशित करण्यात आले आहे. :-

१) तुकडीच्या प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांची संख्या ४० टक्के नी जास्त असावी. उदा. जर प्रवेश क्षमता १०० असेल व विद्यार्थी संख्या १४० होत असेल तर दुसरी तुकडी उघडण्यास हरकत नसावी.

२) अतिरिक्त तुकडी सुरु केल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती कार्यभारानुसार करावी.

३) अतिरिक्त तुकडीकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा महाविद्यालयाकडे उपलब्ध असाव्यात.

४) महाविद्यालय ज्या ठिकाणी असेल त्या शहरातील-गावातील सर्व महाविद्यालयाच्या वर्गाच्या विशिष्ट शाखेची कमाल प्रवेश क्षमता संपलेली असावी.

नवीन महाविद्यालये देतांना विद्याशाखा निहाय विद्यार्थी संख्येचे निकष कोणते असावेत यावाबत शासन परिपत्रक, उच्च व तंत्रशिक्षण आणि सेवायोजन विभाग क्र. एनजीसी- ३५९३/(५७४३)/विशि-२, दि. २४.१.१९९३ अन्वये निर्देश देण्यात आले असून ते खालीलप्रमाणे आहेत :-

विभाग	विद्यार्थी संख्येचे निकष
१) शहरी	६०
२) आदिवासी	४०
३) ग्रामीण	५०
४) महिला	५०

यांचायांचा ग्रामीण भाग (जिल्हा परिषद क्षेत्र) यामध्ये संबंधित प्रत्येक विषयात पदवी स्तरावर किमान २४ विद्यार्थी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता किमान १६ विद्यार्थी उपलब्ध असणे आवश्यक असल्याचेही सदर शासन परिपत्रकाक्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तसेच शासन पत्र क्र. एनजीसी-२०८६/(३३५)/विशि-२ अ दिनांक १८.११.१९८७ अन्वये ज्या शहराची वस्ती ५०,००० पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी किमान विद्यार्थ्यांची संख्या १० अशी शिथील करण्यात आलेली आहे.

शासन निर्णय

प्रास्ताविकामध्ये उल्लेख केलेल्या शासन पत्रावारे तुकड्यांमधील विद्यार्थी संख्येबाबत शासनाने निर्देश दिलेले असले तरी असे दिसून आले आहे की, निरनिराळ्या विद्यार्थी क्षेत्रामधील अशासकीय महाविद्यालयांमधील तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्येच्या वावतीत एकसूत्रता नाही आणि त्यामुळे अनुदान मंजूर करतांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शासनावरील खर्चात अकारण वाढ सोसावी लागत आहे. सदर परिस्थितीत राज्यातील अशासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमधील तुकड्यांमध्ये विद्यार्थी संख्येचे निकष निर्धारित करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

२. शासन आता या निर्णयावारे राज्यातील अशासकीय कला, वाणिज्य

if Undelivered please return to :
NUTA Bulletin Office, Phundkar Bhavan,
Behind Jain Hostel, Maltekadi Road, Amravati-444 601.

व विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रत्येक तुकडीमध्ये किती विद्यार्थी संख्या असावी यावाबतचे परिमाण/निकष खालीलप्रमाणे मंजूर करीत आहे :-

(१) तुकडीचा क्रमांक (२) शहरी विभागातील मुला-मुलींची महाविद्यालये (३) ग्रामीण विभागातील मुलामुलींची महाविद्यालये आणि शहरी विभागातील महिला महाविद्यालये (४) आदिवासी आणि दुर्गम विभागातील मुला-मुलींची महाविद्यालये आणि ग्रामीण विभागातील महिला महाविद्यालये

१	२	३	४
पहिली	६० ते १००	५० ते १००	४० ते ८०
दुसरी	१२९ ते २००	१२९ ते १६०	१२९ ते १६०
तिसरी	२२९ ते ३००	२०९ ते २४०	२०९ ते २४०
चौथी	३२९ ते ४००	२८९ ते ३२०	२८९ ते ३२०
पाचवी	४२९ ते ५००	३६९ ते ४००	३६९ ते ४००
सहावी	५२९ ते ६००	४४९ ते ५००	४४९ ते ५००

३. वरील निकषाबाबत असे स्पष्ट करण्यात येते की, पहिल्या तुकडीसाठी जी विद्यार्थी संख्या ठरविण्यात आली आहे, उदा शहरी भागासाठी पहिल्या तुकडीसाठी ६० ते १०० अशी जी विद्यार्थी संख्या ठरविण्यात आली आहे ती त्या विभागामध्ये कला, विज्ञान वा वाणिज्य यापैकी कोणत्याही विद्याशाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी असून ६० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास सदर तुकडी उघडता येणार नाही, आणि उघडल्यास ती अनुदानास पात्र राहणार नाही. तसेच दुसरी तुकडी उघडण्यासाठी कमीत कमी १२० च्या वर विद्यार्थी संख्या असल्याशिवाय दुसरी तुकडी उघडता येणार नाही, व उघडल्यास ती अनुदानास पात्र राहणार नाही.

४. पदवी स्तरावर तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विषयासाठीची किमान विद्यार्थी संख्या पूर्वीच्याच अटीप्रमाणे म्हणजेच अनुक्रमे २४ व १६ अशी राहील मात्र आदिवासी आणि दुर्गम विभागातील मुलामुलींची महाविद्यालये आणि ग्रामीण विभागातील आणि ५०,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरातील महिला महाविद्यालये यांच्या वाबतीत ही संख्या किमान १० विद्यार्थी/विद्यार्थीनी अशी राहील.

५. सदर शासन निर्णयानुसार कृपित्तर विद्यार्थी व अशासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांनी नवीन तुकड्या उघडण्यापूर्वी/प्रस्ताव सादर करतांना आवश्यक ती दक्षता घ्यावी व सदर निकषाचे काटेकोरपणे पालन करावे.

६. विना अनुदान/कायम विना अनुदान महाविद्यालयांनी वरीलप्रमाणे तुकड्यांचे निकष लागू असतील. मात्र त्यांना ज्या तत्त्वावर शासनाकडून परवानगी देण्यात आलेली असेल त्या तत्त्वावरच सदर तुकड्या उघडाव्या लागतील.

७. सदर शासन निर्णयानुसार तुकड्यांमधील विद्यार्थी संख्येचे निकष १९९५-१६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

सही अस्पष्ट/-

(त्रिब.सेन)

उपसचिव, महाराष्ट्र शासन.

NUTA BULLETIN (Fortnightly Journal of NAGPUR UNIVERSITY TEACHERS' ASSOCIATION) **EDITOR** : Prof. A.G.Somvanshi, Shankar Nagar, AMRAVATI-444 606. **PUBLISHER AND ACTING EDITOR** : R. Chittaranjan, Gulmohar Colony, Camp, Amravati-444 602 Composed at NUTA Bulletin Office, Phundkar Bhavan, Behind Jain Hostel, Maltekadi Road, Amravati-444 601. **PRINTED AT** Bokey Offset Gandhi Nagar, Amravati. (M.S) **REGD NO.** ATI 263 **LICENCED TO POST** without prepayment **LICENCE NO.** ATI 10 **Name of the Posting office** : R.M.S. Amravati. **Date of Posting** : 02 - 12 - 1996